

Asian Paints Limited Asian Paints House 6A, Shantinagar Santacruz (E) Mumbai 400 055

T: (022) 6218 1000 F: (022) 6218 1111

www.asianpaints.com

APL/SEC/20/314

6th June. 2020

BSE Limited Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, 25th Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 Scrip Code: 500820

The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra – Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 Symbol: ASIANPAINT

Sir(s),

Sub: Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 of Listing Regulations, please find enclosed copies of notices given to Shareholders informing them about the meeting of Board of Directors of the Company which is to be held on Tuesday, 23rd June, 2020, in accordance with Regulation 47 of the Listing Regulations. The notice was published in the following newspapers on 6th June, 2020 (including e-editions wherever applicable):

- All India English Edition of Economic Times;
- ii. Mumbai Edition of The Free Press Journal;
- iii. Mumbai Edition of Navshakti; and
- iv. Maharashtra Edition of Maharashtra Times (except Ahmednagar, Kolhapur and Jalgaon edition due to the prevailing lockdown).

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For **ASIAN PAINTS LIMITED**

R J JEYAMURUGAN CFO & COMPANY SECRETARY

Encl: A/a



Rising PPE Waste Another

As Toll Rises, Shortage of Beds is Main Worry for Mumbai, Delhi

90% of critical-care beds in Mumbai are occupied, but Delhi has more vacant ones, show data

Divya Rajagopal, Krishna Thevar

Mumbal | New Delhl: India's biggest economic hubs, Mumbal and New Delh, also have the dublous distinction of being the country's Covid-3 brospors, with the healthcare infrastructure cases in the first week of 'unlocking. In Mumbal, 996 of allcritical-care Covid-3 beds are occupied, data shared by the civic authorities showed. Of the to-tal bed capacity of '9,022 in dedicated units, 8,676 (445) beds are occupied, of

the 1,097 ICU beds, 98% are occupied.


the 1,097 ICU beds, 98% are occupied.

And 378 patients are on ventilators,
while the total ventilator capacity in In-

dia's commercial hub is 442.

In Mumbai, several patients have complained that the BMC helpline on In Mumoai, several patients nave complained that the BMC helpiline on complained that the BMC helpiline on causing patients to go from one hospital to another. "It has become like a musical chair on who finds the critical bed first," said an official aware of the development. New Delhi Isri do, image much better either. It has the selections And just like Mumbal, Delhi, on, has seen appeals for a hospital bed by several patients, who had to run around no find a hed.
But official statistics in Delhi paint a different picture. According to the official statistics in Delhi plaint a different picture. According to the official statistics in Delhi plaint a different picture. According to the official statistics with the said of the property of the said of t

Critical Care Woes



ICU beds -1,097
ICU beds occupied -1,080
O2 beds -4,650
O2 beds occupied -3,424
Ventilators -442
Ventilators -642 Ventilators occupied- 378 As on June 1 Dedicated beds allotted for Covid 19-8,505 September 28,509 September 28,5 goot says 78. agrinomized

"Grown in major increase in Couvidistreases in Dolli, we cannot be
the says and the says and the says and the says and the says are now refusing tests for some asymptomatic yet high-risk patients," Misra said. "This not only endangers patients and family, but all healtheare workers attending to the patient."

Mers attending to the patient. Mumbal
may be supported to the says and the says and
many the patient of the says and
many the patient of the says and
many the

faling overy day "I' they den't test mene, obviously you won't find people who
are infecting others. That is counterproductive," said a government official
on the condition of anonymity. "You need to test more so that the spread of the
infection can be controlled."
Meanwhile, IBMC's additional commissioner Ashwill Blides add on Tvitcause people profer specific hospitals.
Pleasting, Cuvid-asspace cases at times
face problems as neither Covid nor norcovid hospitals are ready to accept
them. Necessary measures are being taken to address it." she tweeted. The
dashboard that will have those details.
However there have been stories of several people who could not get beds
even in public hospitals. As of June 4,
ET has learnt all state government ho-

spirals in the city had no ICTI bods, sphoress there were only s1CU bods in BMC hospitals and 21 in private hospitals, this for a population of close to 2 crors. A lext message sent to Bhide remained unanswered. Although Mumbal has seen more recoveries and mostly the active cases are asymptomatic, the worry lies in expanding the city's criterion of the control of

Maha Extends Validity of Realty **NOCs by 9 Months**

Kallash.Babar@timesgroup.com



(a)

Concern Facing AIIMS, Now

OLD COVERALL SUITS STORED SINCE MARCH

Institute kept used A Hazardous Move PPE suits as backup, The notice said... but now has enough Tyvek and other biosafety coverall suits and N-95 masks are being stored for a period of more than 2-3 weeks supplies: Director

Teena.Thacker @timesgroup.com

New Delht: The All India Institute of Medical Sciences, the country's premier health-care facility, is grappling with the problem of dealing with the problem of dealing with used personal protection equipment generated since March. The institute has been storing used PPE ever since the Covid-19 outbreak, posing a grave threat to health and environment, some faculty members told ET on condition of enonymits.

the Covid-19 outbreak, posing a grave threat to health and environment, some family members tolk Ton condition members tolk Ton condition. The AlfMS administration is aware of the problem and had issued a notice last month after it was found that used Tyvek and other blosstery coverall suits and Ne5 masks general suits and Ne5 masks are being stored for a period of an AlfMS premises. "Tyvek and similar blossafety coverall suits and Ne5 masks are being stored for a period of outperformed to the new formation of the new formation

ma centre, which is a violation of biomedical waste management and handling rules issued by the environment ministry, the staffers claimed. "AIIMS itself is a hotspot, waiting to explode with more than 500 people including staff

and their relatives infected with Covid-19. On top of that, they are keeping infected PPE all around, which is hazardous," one of the faculty members said.

All Mail the PPE were not keeping infected of because of a plan to recycle them and a short tage.

"We had kept them as back-

Convenor of the committee for disinfection directed to sanitise the used PPE,

According to WHO's guidance for treating virus patients, PPE should be "discarded in an appropriate waste container after use"

up. We were noted arabout the supply but now that we have sufficient supplies available, them," he told ET. He said A.1 MS. was assessing whether high-end used PPE could be recycled and reused.

In the May 26 circular, a copy of which ET reviewed, he means that the committee for distinction to sanitise the used PPE and dispose of them.

OPD for hospital Eighth floor of burns & plastic surgery block for the trauma centre

Where are they stored.

According to biomedical waste management rules, unitreated human anatomical waste, animal anatomical waste, solied waste and biocetchnology waste shall not be cetchnology waste shall not be cetchnology waste shall not be cetchnology waste shall not lack all stops to ensure that biomedical waste is handled without any adverse effect to hiument. They should maintain a register that's updated daily and display on their websites the monthly record of various caugaries of himmelical waste. It is a stop of the control of the world Health Orsanization's guidance for treating coronavirus patients, PPE should be "discarided in an appropriate waste container after use."

In the proposed of the world hediscarding the waste of the waste of the world hediscarding the waste of the world hediscarding the waste of the waste of the waste of the world hediscarding the waste of the waste of the waste of the world hediscarding the waste of the waste of the waste of the world hediscarding the waste of the waste

fety and created an environ

facility.

AIIMS is already facing the heat, with 350-400 of its staff infected.

Infections Rise, So Do Vaccine Trials

Ever since the Covid-19 outbreak late last year, the world has been moving much faster with regards to working on a vaccine and a possible cure for Covid-19. In India and around the world, too, drug companies have launched clinical trials that could potentially save lives of critically-III patients and also ald in faster recovery of the moderately sick. Divva Rajagopal reports on the new potential treatments for the virus.

GATES FOUNDATION: The Bill & Melinda Gates Foundation this week announced a Tweyer, \$16-billion commitment to Gavi, the Vaccine Allianze, to deliver lifesaving vaccines to the world's porest countries. "When Covid-19 vaccines are ready, this funding and global coordination will ensure that people all over the world will be able to

over the world will be able to access them," said Bill Gates, co-chair of the foundation.

SUN PHARMA: Sun Pharma on Friday sald that it has started phase-II clini-cal trials on a plant-based drug AQCH. The drug, which is being developed

ASTRAZENECA: Sorum Institute of India has signed an excusive licensing pact with AstraZeneca to supply the Oxford University vaccine candidate for India The companies also have an agreement to supply one billion doses of the potential coronavirus vaccine to middle- and supply one billion doses of the potential coronavirus vaccine to middle- and supply of the potential coronavirus vaccine to middle- and supply of the potential coronavirus vaccine to middle- and with oxford the potential coronavirus vaccine to middle and the potential coronavirus vaccine to middle and the potential coronavirus vaccine to supply the potential coronavirus vaccine to middle- and the potential coronavirus vacc

GILEAD: The US drugmaker this week received marketing approval to sell its experimental drug Remdesbir in India. The company is yet to fix the price, but said the drug will be available next month. Four other companies – Cipia, Mylian, Hedero and Jubilant Pharma – are waiting for a nod from the regulator to manufacture and market the drug in the country.

Mumbal: Maharashtra government has extended the valldity of all time-boundbuildingermissions no objection certificates and completion certificates and completion certificates and completion certificates and completion certificates and consider the state has also offered relief to devlopers by providing exemption from paying interest on installments to be paid to authorities during this period.

— both that are valid for a limited period.

— both that are valid for a limited period.

timing is crucial given the disturbance they are witnessing in construction.
"This extension in permissions' validity by nine months will provide us a breather, given shorrage of labour and other challenges that have emerged due to Covid crisis." said Rajan Bandelkar, president of developers' body NA-REDCO Maharashtra.

90 asianpaints

Asian Paints Limited
CIN: L24220MH1945PLC00459
Regd. Office: 6A Shantinagar, Santacure (East), Mumbal-1400 055
website: www.asianpaints.com; email: investor relations@sainpaints.com
Tel. No.; (022) 621 81000; Fax. No.; (022) 6218 11111

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday 23* "June, 2020, Inter alia, to consider and approve the following:

- Audited standalone financial results of the Company for the quarter and financial year ended 31" March, 2020;
- Audited consolidated financial results of the Company for the quarter and financial year ended 31"March, 2020.

Sd/-R J JEYAMURUGAN CFO & COMPANY SECRETARY

*** SHORT TAKES

Kiran Mazumdar Shaw Wins EV Award

MUMBAI Kiran Mazumdar Shaw, MUMBAI Kiran Mazumdar Shaw, executive chairperson of biopharma-ceutical company Blocon, on Friday was named EY World Entrepreneur of the Year 2020 for her contribution towards enablement of affordable and life saving medicines globally. Shawwas picked from among 46 other award winners from 41 countries. She becomes the third Indian to win the title and only second woman

Covid Drug: RLS in Talks with Formulators

HYDERABAD Active pharma in-gredients manufacturer Raghava Life Sciences (RLS), which claims to have developed bulk drug for antiviral Favipiravir that showed positive results in trials for treating the Covid-19 disease, has announced vio-19 disease, has announced nego-tiations with global and domestic formulators to manufacture the drug. Favipiravir being studied as an experimental drug in treating Co-vid-19 in several nations.

Gati Set to Return to Profitability Next Qtr'

MUMBAI Allcargo Logistics expects Gati, the express courier services firm it recently acquired, to return to prorecently acquired, to recent to pro-fitability next quarter, after having been stalled by the coronavirus lock-down in the current quarter Alicargo chairman Shashi Kiran Shetty also expects a brighter future for the Hyde-rabad-based subsidiary as It is awaiting a tax write-back of v50-60 crore.

Atlas Cycles Shuts its Last Mfg Unit

NEW DELHI Atlas Cycles has shut its

Kia. MG Consolidate **Top Positions in 2 Key SUV Segments**

MODEL	Jan-May 2019	Jan-May 2020	% CHANG
PREMIUM SUVS			
MG Hector	-	6,422	-
Tata Harrier	8,217	2,153	-74
Mahindra XUV500	9,084	1,844	-80
Jeep Compass	6,193	1,623	-74
Hyundai Tucson	490	37	-92
MIDSIZE SUVs			
Hyundai Creta	51,509	17,518	-66
Kia Seltos	-	38,101	-
Renault Duster	3,755	1,335	-64
Maruti Suzuki S-Cross	10,686	558	-95
Honda BR-V	1,489	60	-96

Sharmistha.Mukherjee

etimesgroup.com

New Delhi: Kla Motors and
MG Motor have consolidated
their leadership positions in
two key SUV segments with
the Selics and Hector, even as
the segments with
the Selics and Hector, even as
the segments with
the Selics and Hector, even as
the segments with
the Selics and Hector to the
share of the mid-size SUV
market in the first five months
of 2020. The Mol Hector to too
counted for more than half the
space. Both are now in the
process of rampling up operations after the fockdown.
MG Motor India sold 6.422
units of the Hector between
January and May, The closest
competitor, Tan Harrier, as
the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of the selicity of the
the selicity of the selicity of th

late as in July, accounting for 26% of the market in the seg-ment last year. Tata Motors, which has de-

ment last year.
Tata Motors, which has decided to report sales on a quarterly basis, declined to share any numbers on sales post declined to share any numbers on sales post declined to share any numbers on sales post declined to share any numbers of the SUV priced between etz.7 lakh and et.77 lakh at showrooms in Delhi, the company sald.
"From the time we restarted operations, we have been getting 4650 fresh bookings on a large of the sales of

Alkem Laboratories Limited

Regd. Office: Alkem House, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Tel No: +91 22 3982 9999 Fax No: +91 22 2492 7190 Email Id : investors@alkem.com CIN: L00305MH1973PLC174201

ALKEM Extract of Audited Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31 March 2020

			(₹ in M	lillion except pe	r share data)
ir.	Particulars	Quarter Ended 31.03.2020 (Audited)	Year Ended 31.03.2020 (Audited)	Quarter Ended 31.03.2019 (Audited)	Year Ended 31.03.2019 (Audited)
	Total Income from Operations	20,489.9	83,443.6	18,530.3	73,571.9
-	Net Profit for the period (before tax and exceptional items)	2,353.0	12,597.9	1,988.1	9,546.6
-	Net Profit for the period before tax (after exceptional items)	2,353.0	12,597.9	1,988.1	9,546.6
-	Net Profit for the period after tax (after exceptional items) attributable to				
-	the owners of the Company	1,887.7	11,270.7	1,673.6	7,605.1
-	Total Comprehensive Income for the period (comprising Profit for the period (after tax) and Other				
-	Comprehensive Income (after tax) attributable to the owners of the Company	2,097.5	11,544.7	1,637.2	7,916.2
-	Paid-up equity Share Capital (Face Value per Share: ₹ 2)	239.1	239.1	239.1	239.1
-	Other Equity		61,367.6		54,154.3
	Earnings Per Share (Face Value per share: ₹ 2 /- (not annualised for quarters)				
-	a. Basic (in ₹):	15.79	94.26	14.00	63.61
	b. Diluted (in ₹):	15.79	94.26	14.00	63.61

1	Key numbers of Standalone Financial Results				
	a. Total Income from Operations	16,875.2	66,770.8	14,681.5	57,140.9
	b. Profit Before Tax	3,064.3	13,380.8	2,146.5	9,439.6
	c. Profit After Tax	2,712.1	12,644.2	1,908.2	7,998.4

The above audited financial results of the Company were reviewed and recommended by the Audit Committee on 4 June 2020 and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 5 June 2020. The auditors have expressed an unmodified opinion on the financial results for the year ended 31 March 2020. The figures for the quarter ended 31 March 2020 and 31 March 2019 are balancing figures between audited figures in respect of the full financia year and the unaudited published year-to-date figures up to the third quarter ended 31 December 2019 and 31 December 2018 respectively, which were

During the quarter ended 31 March 2020, the Company has paid an interim dividend of ₹ 22 (Rupees Twenty two only) per equity share (1100% on the face value of ₹2 each) for the financial year 2019-20. The Board of Directors at its meeting held on 5 June 2020 has recommended a final dividend of ₹3 (Rupee Three only) per equity share (150% on the face value of ₹2 each) for the financial year 2019-20.

The above is an extract of the detailed format of Quarterly/Year ended. Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEB (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Year ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the company website viz. www.alkemlabs.com



Asian Paints Limited

CIN: L24220MH1945PLC004598 Regd. Office: 6A Shantinagar, Santacruz (East), Mumbai-400 055 website: www.asianpaints.com; email: investor.relations@asianpaints.com Tel. No.: (022) 6218 1000; Fax No.: (022) 6218 1111

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday 23" June, 2020, inter alia, to consider and approve the following:

- 1. Audited standalone financial results of the Company for the guarter and financial year ended 31" March, 2020:
- 2. Audited consolidated financial results of the Company for the quarter and financial year ended 31" March, 2020.
- To recommend payment of final dividend, if any, for the financial year ended 31st March, 2020.

This intimation is also available on the website of the stock exchanges, BSE Limited (www.bseindia.com) & National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the Company's shares are listed and on the Company's website (www.asianpaints.com).

For and on behalf of ASIAN PAINTS LIMITED

Place: Mumbai **RJJEYAMURUGAN** Date : 5" June, 2020 **CFO & COMPANY SECRETARY**

कार्यालय नगर पालिका परिषद् पीथमपुर जिला-धार (म.प्र.)

ई-निविदा आमंत्रण सूचना पीथमपुर, दिनांक 27/05/2020 क्रमांक/1975 / न.पा. / 2020

नगर पालिका पीथमपुर क्षेत्रान्तर्गत निम्नलिखित कार्य की निविदा सूचना ई-टेण्डरिंग पद्धति से ई-प्रोक्योरमेन्ट पोर्टल (http://www.mptenders.gov.in) पर आमंत्रित है। निविदा का विवरण निम्नानरगर है:-

₮.	पोर्टल क्र.	कार्य का नाम	अनु. लागत (लाख)	अर्नेस्ट मनी	समयावधि	टेण्डर फार्म शुल्क
1.	2020_UAD_ 91021	आजाद चौराहा से आयशर चौराहा तक रोड चौड़ीकरण, सी.सी. रोड़ निर्माण एवं डेनेज निर्माण कार्य	160.00	80000/-	६ माह	12500/-

नियम एवं शर्ते-

- 01 निविदा प्रपत्र ऑनलाईन क्रय करने की प्रारंभ दिनांक
- 02 निविदा प्रपन्न ऑनलाईन क्रय / बीड सबमीशन करने की अंतिम दिनांक:-

03 निविदा दस्तावेज (हार्ड कॉपी) जमा करने की अंतिम दिनांक

- 04 निविदा खोलने की दिनांक
- नोटः (1) विस्तृत निविदा http://www.mptenders.gov.in वेवसाईट पर देखी जा सकती है। निविदा में किसी भी प्रकार का संशोधन केवल वेबसाईट पर ही उपलब्ध रहेगा। जिसकी सूचना अलग से नहीं दी जावेगी।

मुख्य नगर पालिका अधिकारी नगर पालिका पीथमपुर

श्रीमती क्षमा सुभाश जायसवाल प्रभारी लो नि वि. नगर पालिका पीथमपुर

श्री हंसराज पटेल नगर पालिका पीथमपुर

श्रीमती कविता संजय वैश्णव नगर पालिका पीथमपुर

28.05.2020 (प्रात: 11.00 बजे से)

26.06.2020 (शाम 5:30 बजे तक)

27.06.2020 (शाम 5:30 बर्ज तक)

29.06.2020 (प्रात: 11.00 बजे)



Nashik Municipal Corporation

Solid Waste Management Department NOTICE INVITING TENDER

RFP (REQUEST FOR PROPOSAL) No.- 13/2019-20 (First Extension)

1.RFP are here by invited for the "COLLECTION, TRANSPORTATION, PROCESSING AND MANAGEMENT OF CONSTRUCTION AND DEMOLITION (C&D) WASTE IN NASHIK CITY ON DESIGN -BUILD- OPERATE-TRANAFER (DBOT) BASED ON ON-SITE RECYCLING FACILITY" as per Municipal Solid waste Management Rules, 2016, published by Ministry of Environment, Forest and Climate Change (MOEF&CC), GOI and as per manual of MSW management prepared by CPHEEO, from reputed bidders. The bidder shall have similar experience and shall have sound financial and technical strength. The detailed terms of Reference, qualification criteria are provided in the REP document.

Name of Work	Bid Security	Performance Security	Concession Period	Cost of Bid document
Collection, Transportation, Processing and Management of Construction and Demolition (C&D) waste in Nashik on design build - operate - transfer (DBOT) based on onsite recycling facility	5 Lakhs	50 Lakhs	20 Years	Rs.11890/- (Non- Refundable) including GST18%

- 2. The RFP documents are available on website "https://www.mahatenders.gov.in" to the bidders with registered key from 06/06/2020 to 18/06/2020. The other details will be available on website during the period of Bid submission process.
- 3. Last date of submission of Bid is 18/06/2020 up to 15.00 Hrs.
- 4. Opening of Technical Bid on 19/06/2020 @ 16.00 Hrs(If possible) **5.** Right to reject any or all the Bids is reserved by the competent authority.
- ज.सं./जा.क्र./९८/ दि. ०५/०६/२०२०

Director, SWM

सामायिक अंतर राखा...! कोरोनाचा प्रादुर्भाव टाळा...!

Nashik Municipal Corporation, Nashik



IIFL Finance Limited (Formerly known as "IIFL Holdings Limited") (CIN: L67100MH1995PLC093797)

Registered Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604 Tel: (91-22) 4103 5000 · Fax: (91-22) 2580 6654; E-mail: shareholders@iifl.com • Website: www.iifl.com

ANNUAL GENERAL MEETING NOTICE

Notice is hereby given that the Twenty Fifth Annual General Meeting ("AGM") of IIFL Finance Limited ("the Company") will be held on Tuesday, June 30, 2020 at 11.00 a.m. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business specified in the Notice convening the AGM.

Notice is also hereby given, pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, June 24, 2020 to Tuesday, June 30, 2020 (both days inclusive) for the purpose of ensuing AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its circular dated May 05, 2020 read with circulars dated April 08, 2020 and April 13, 2020 (collectively referred as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide circular dated May 12, 2020 ("SEBI Circular"), permitted holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Act, Listing Regulations, MCA Circulars and SEBI Circular, the AGM will be held through VC/OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report for FY 2019-20 will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories in compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular. Members may note that the Notice of the AGM and Annual Report for FY 2019-20 will also be available on the website of the Company, i.e. www.iifl.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of the Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Act.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting /e-voting is provided in the Notice of the AGM.

If Member's email id is already registered with the Company/Depository, login details for e-voting is provided in the Notice of the AGM and it will be sent on the registered email address of the Member.

Members who are holding shares in physical form or who have not registered their email address with the Company/Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date, i.e. Tuesday, June 23, 2020; such member may obtain the User ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or rnt.helpdesk@linkintime.co.in. However, if a member is already registered with CDSL for e-voting then existing User ID and password can be used for casting vote.

The link for updating email address, bank details and mobile number electronically on temporary basis is available at https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and for further details on updation of email address, bank details and mobile number you may refer the Notice of the AGM.

> For IIFL Finance Limited (Formerly known as IIFL Holdings Limited)

मिरा–भाईंदर महानगरपालिका

//जाहिर आवाहन//

मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील सर्व राष्ट्रीयकृत बँकांना कळविण्यात येते की. मिरा-भाईंटर महानगरपालिकेच्या विविध राखीव निधीतील रक्कम रु. २०,१२,१५,००७/- हि नियत दिनांकानंतर वेगवेगळ्या राखीव निधीमध्ये पूर्नगुंतवणुक करावयाची आहे. तरी आपले बँकांचे १ करोड खालील व १ करोड वरील व्याजदराबाबतचे बंद लिफाफे हे मिरा-भाईंदर महानगरपालिका स्वर्गीय इंदिरा गांधी भवन, श्री. छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे-४०१ १०१. चौथा मजला, लेखा शाखा येथे दि. १०/०६/२०२० रोजी संध्या ०५.०० वाजेपर्यंत सादर करावेत.


तसेच आपले बँकाची जादा व्याजदाराबाबतची स्पेशल स्किम असल्यास त्याबाबतही बंद लिफाफ्यात सादर करावे.

अ.क्र.मनपा/जनसंपर्क/५०/२०२०-२१ दि. ०५/०६/२०२०

(शरद बलवटे) मुख्यलेखाधिकारी मिरा-भाईंदर महानगरपालिका

सही/

मा. आयुक्त साो., यांचे मान्यतेचे



Tata Capital Financial Services Limited

Branch Address: Tata Capital Financial Services Ltd. at 502, 5th Floor Neelyog Square, TATA R.B. Mehta Rd, Opp Ghatkopar Rly Station, Ghatkopar(East) Mumbai, Maharashtra – 400075.

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

(Under Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules 2002) E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Loan Account No. 6199496 SHASHIKANT EKNATH AHIRE

Notice is hereby given to the public in general and in particular to the below Borrower/ Co-Borrower that the below described immovable property mortgaged to Tata Capital Financial Services Ltd. (Secured Creditor), the Possession of which has been taken by the Authorised Officer of Tata Capital Financial Services Ltd. (Secured Creditor), will be sold on 15th DAY of JULY 2020 "As is where is" & "As is what is" and "Whatever there is" for recovery of total sum of Rs.68,55,728.86/- (Rupees Sixty Eight Lakhs Fifty Five Thousand Seven Hundred Twenty Eight and Eighty Six Paisa Only) as on February 27, 2020 from 1 Shashikant Eknath Ahire alias Shashikant Ahire, & 2. Mrs. Prajakta S. Ahire, Both R/o Flat No. 504, Sai Suman, B-Wing, Nr. Reliance Fresh, Tagore Nagar, Vikhroli (E): City Mumbai, Maharashtra- 400083, ALSO AT Flat No 503, 5th Floor B Wing, Sai Suman Chsl Vikhroli East, Mumbai, Maharashtra- 400083, 3. M/s. SAP Electronics, Through its Proprietor Shashikant Eknath Ahire, Flat No. 504, Sai Suman, B-Wing, Nr. Reliance Fresh, Tagore Nagar, Vikhroli (E): City Mumbai, Maharashtra- 400083, ALSO AT Flat No 503, 5th Floor B Wing, Sai Suman Chsl Vikhroli East, Mumbai, Maharashtra- 400083 ALSO AT Nityanand Bhawan Shop No. 4, Opposite St. Joseph School, Vikhroli (W), Mumbai Maharashtra- 400083. The Reserve Price and the Earnest Money Deposit is mentioned below. Whereas the sale of secured asset is to be made to recover the secured debt and whereas there was a due of a sum of Rs.68,55,728.86/- (Rupees Sixty Eight Lakhs Fifty Five Thousand Seven Hundred Twenty Eight and Eighty Six Paisa Only) including all costs interest etc. as on February 27, 2020 Notice is hereby given that, in the absence of any postponement/ discontinuance of the sale, the said property shall be sold by E- Auction at 2 P.M. on the said 15th DAY of JULY 2020 by Tata Capital Financial Services Ltd. at 502, 5th Floor Neelyog Square, R.B. Mehta Rd, Opp Ghatkopar Rly Station, Ghatkopar(East) Mumbai, Maharashtra - 400075. The sealed E- Auction for the purchase of the property along with EMD Demand Draft shall be received by the Authorized Officer of the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD till 5 P.M. on the said 14th day of JULY 2020. The sale of the property will be in "as is where is condition" and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are specified in the Schedule.

Description of Secured Asset	Constructive/ Physical	Price (Rs)	Money (Rs)
All that piece and parcel of Flat No 503 of carpet area inclusive of full area of balconies, if any, admeasuring 424 Sq. Ft. (39.40 Sq. Mtrs.) inclusive of proportions common area on the 5th Floor and B Wing of Sai Suman Co-op.	\$1000000000000000000000000000000000000	Rs. 78,00,000/- (Rupees Seventy Eight Lakhs Only)	Rs. 7,80,000/- (Rupees Seven Lakhs and Eighty Thousand Only)
Hen Socil tri situated at Vikroli (E) Village:	Hariali Tal: Kurla in the	Registration D	ictrict and Sub-

District of Bombay Suburban District, Vikhroli East, Mumbai, Maharashtra-400083. The description of the property that will be put up for sale is in the Schedule. The sale will also be

stopped if, amount due as aforesaid, interest and costs (including the cost of the sale) are tendered to the 'Authorized Officer' or proof is given to his satisfaction that the amount of such secured debt interest and costs has been paid. At the sale, the public generally is invited to submit their tende personally. No officer or other person, having any duty to perform in connection with this sale shall however, directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. If the Borrower pays the amount due to the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD in full before the date of sale, the sale is liable to be stopped. The sale shall be subject to the conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and to the following further conditions: The E-auction will take place through portal https://disposalhub.com on 15th DAY of JULY 202

between 2.00 PM to 3.00 PM with unlimited extension of 10 minutes each. 1. The particulars specified in the Schedule herein below have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error misstatement or omission in this proclamation. In the event of any dispute arising as to the amount

bid, or as to the bidder, the lot shall at once again be put up to auction. 2. The property shall not be sold below the Reserve Price.

 Bid Increment Amount will be: Rs. 1,00,000/- (Rupees One Lakh Only). 4. All the Bids submitted for the purchase of the property shall be accompanied by Earnest Money as

mentioned above by way of a Demand Draft favoring the "TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD," payable at MUMBAI. The Demand Drafts will be returned to the unsuccessful bidders. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot provided always that he is legally qualified to bid and provided further that the amount bid by him is not less than the reserve price. It shall be in the discretion of the 'Authorized Officer' to decline acceptance of the highest bid

when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so. 6. For reasons recorded, it shall be in the discretion of the 'Authorized Officer' to adjourn/discontinue Inspection of the property may be done on 25th June, 2020 between 11 AM to 5.00 PM.

The person declared to be the purchaser shall, immediately after such declaration, deposit twenty five per cent of the amount of purchase money to the 'Authorized Officer'. In default of such deposi the EMD shall be forfeited and the property shall forthwith be put up again and resold. 9. In case the initial deposit is made as above said, the balance amount of the purchase money

payable shall be paid by the purchaser to the 'Authorized Officer' on or before the 15th day from the date of confirmation of the sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be a Sunday or other holiday, then on the first office day after the 15th day, which can be extended post consultation with Authorised officer in accordance to the SARFAESI ACT, as the case may be, but with express consent only. In default of payment within the period mentioned above, the property shall be resold after the issue of a fresh proclamation of sale and all amounts deposited till then shall be stand forfeited by the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may be subsequently sold. The property shall be resold at the discretion of the Authorised Officer.

10. Details of any encumbrances, known to the TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD, to which the property is liable: Nil. Claims, if any, which have been put forward to the property and any other known particulars bearing on its nature and value: Nil Nothing other than the above Note: The intending bidders may contact the Authorized Officer- Mr. Munir Kulavoor, Email i

munir.kulavoor@tatacapital.com and Mobile No.-+91-9322286765. 12. For detailed terms and conditions of the Sale, please refer to the link provided in secure

creditor's website i.e. www.tatacapital.com/tcfsl.html.

Date: 06th May, 2020 Place: Mumbai, Maharashtra

Sd/- Munir Kulavoor, Authorized Officer, Tata Capital Financial Services Ltd. Mob. No. 91- 9322286765.

Aspire Home Finance Corporation Limited

Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025.

Email:-info@ahfcl.com CIN:-U65923MH2013PLC248741

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY/IES)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the Aspire Home Finance Corporation Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/date of receipt of the said notice/s. The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the

Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account. The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of Aspire Home Finance Corporation Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

undersigned has taken possession of the property/ies described herein below in exercise powers conferred on him/her under

Sr.		Loan Agreement No. / Name of the	Demand Notice	Date of	Description of the Property/ies mortgaged		
No.		Borrower/Co Borrower/Guarantor	date & Amount	possession Taken			
	1	LXVAS00316-170048171 / Tanaji Appa Kambale & Mamta Tanaji Kamble	24-03-2018 for Rs. 1224291/-		Flat No.403, 4th Floor, B-Wing, Sr No. Gaothan Pardi No.10, H.No.1, Swami Niwara Chsl, Nilemore, Nallasopara (W), Tal. Vasai, Dist. Palghar, Thane-401203. Maharashtra		

Authorized Officer, Place: Maharashtra (Aspire Home Finance Corporation Ltd.) Dated: 06.06.2020



RALLIS INDIA LIMITED

A TATA Enterprise Corporate Identity No. L36992MH1948PLC014083

Registered Office: 23rd Floor, Lodha Excelus, New Cuffe Parade, Off Eastern Freeway, Wadala, Mumbai-400 037 Tel: +91 22 6665 2700 Website: www.rallis.co.in E-mail ID: investor_relations@rallis.co.in PUBLIC NOTICE - 72ND ANNUAL GENERAL MEETING

This is to inform that in view of the outbreak of the Covid-19 pandemic, the Annual General Meeting (**'AGM'/'Meeting**') of Rallis India Limited (the **'Company**') will be convened through Video Conference (**'VC**') / othe audio visual means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circular dated April 8, 2020, General Circular dated April 13, 2020, General Circular dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (**MCA Circulars**) and Circular dated May 12

The 72nd AGM of the Members of the Company will be held at 3.00 p.m. (IST) on Friday, July 3, 2020 through VC OAVM facility provided by the National Securities Depositories Limited ((NSDL')) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM

The e-copy of 72nd Annual Report of the Company for the Financial Year 2019-20 along with the Notice of the AGM, Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company a www.rallis.co.in and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Additionally, the Notice of AGM will also be available on the websites of the stock exchanges on which the securities of the Company are listed i.e. at www.nseindia.com and www.bseindia.com

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility ONLY, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 72nd AGM of the Company in person to ensure compliance with the directives issued by the government authorities with respect to Covid-19. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agents ('Registrar') / Depository Participants ('DPs'). As per the SEBI Gircular, no physical copies of the Notice of AGM and Annual Report will be sen to any Member. Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Friday, June 26, 2020, for registering their email addresses to receive the Notice of the AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-Voting:

a) Visit the link https://green.tsrdarashaw.com/green/events/login/ra;

2020 issued by the Securities and Exchange Board of India ('**SEBI Circular**')

- Select the company name viz. Rallis India Limited;
- Enter the DP ID & Client ID / Physical Folio Number and PAN details. In the event the PAN details are not available on record for Physical Folio, Member to enter one of the share certificate numbers;
- Enter your e-mail address and mobile number;
- The system will then confirm the e-mail address for receiving the AGM Notice.

The above system also provides a facility to the Members holding shares in physical form to upload a self-attested copy of their PAN Card, if the PAN details are not updated in accordance with the requirements prescribed by SEBI.

The Company is pleased to provide remote e-voting facility (**'remote e-voting**') of NSDL to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-voting system during the Meeting. Detailed procedure for remote e-voting before the AGM / remote e-voting during the AGM will be provided in the Notice.

Members who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means may follow the below instructions:

Send a scanned copy of the following documents to the Registrar of the Company, TSR Darashaw Holding Consultants Private Limited, at Csg-KYC@tsrdarashaw.com latest by Tuesday, June 16, 2020: a) a signed request letter mentioning your name, folio number, complete address and following details relating to bank account in which the dividend is to be received:

> i) Name and Branch of Bank and Bank Account type; ii) Bank Account Number & Type allotted by your bank after implementation of Core Banking Solutions;

iii) 11 digit IFSC Code b) self-attested scanned copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder

in case shares are held jointly; c) self-attested scanned copy of the PAN Card; and

d) self-attested scanned copy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company. Members holding shares in demat form are requested to update their bank account details with Halding their respective DPs.

In view of the outbreak of Covid-19, in case of non-availability of the bank details of any Member, the Compan shall dispatch the dividend warrant / cheque by post to such Member, upon normalisation of postal services and other activities.

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the Members weef. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source ((TDS)) from dividend paid to the Members at prescribed rates in the Income Tax Act, 1961 (the (IT Act)). In general, to enable compliance with TDS requirements Members are requested to complete and / or update their Residential Status, PAN, Category as perithe IT Act with their DPs or in case shares are held in physical form with the Company / Registrar by sending documents throug email by Tuesday, June 16, 2020. The detailed process of the same is available on the website of the Company a https://www.rallis.co.in/DDTIntimation.htm

For Rallis India Limited

Place: Mumbai Date: June 5, 2020

WashSheth CompanySecretary

RAVINDRA ENERGY LIMITED

(Formerly Ravindra Trading & Agencies Ltd.)

Regd. Office: B.C. 109, Davidson Road, Camp, Belgaum - 590001 Karnataka. • CIN: L40104KA1980PLC075720

AUDITED STANDALONE & CONSOLIDATED RESULTS FOR YEAR ENDED 31ST MARCH. 2020 (₹ in Million, except per share data)

	STANDALONE				CONSOLIDATED		
Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended	Year Ended	Year Ended
	31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019	31.03.2020	31.03.2019
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total income from operations	2,352.41	322.36	479.82	3,527.67	1,632.11	7,193.77	5,181.91
Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/ or extraordinary items)	215.33	46.16	(85.41)	288.49	97.89	373.82	(2,016.25)
Net Profit/(Loss) for the period before tax, (after exceptional and/or extraordinary items)	(64.99)	46.16	(85.41)	8.17	97.89	93.49	(2,016.25)
Net Profit/(Loss) for the period after tax, (after exceptional and/or extraordinary items)	(51.75)	34.81	(66.83)	6.20	68.22	58.17	(2,133.10)
Total comprehensive Income for the period [(Comprising Profit/Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax)]	(51.90)	34.81	(66.48)	6.04	68.57	58.01	(2,132.74)
Equity Share Capital	1,198.80	1,198.80	1,198.80	1,198.80	1,198.80	1,198.80	1,198.80
Reserve (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance sheet of previous Year	-	-	-	1,057.06	1,051.01	(1,330.85)	(1,414.64)
Earnings Per Share (of ₹10/- each) (for Continuing and Discontinued operations)							
a) Basic (INR)	(0.43)	0.29	(0.45)	0.05	0.58	0.49	(17.87)
b) Diluted (INR)	(0.43)	0.29	(0.45)	0.05	0.58	0.49	(17.87)
Notes:					-		-

- 1) The above Audited standalone and consolidated financial results have been reviewed by the Audit committee and approved by the Board of directors in their meeting held on June 05th 2020.
- The Audited standalone and consolidated financial results of the company for the year ended March 31, 2020 have been subject to Audit by its Statutory auditors. The Company has prepared these standalone and consolidated financial results in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.
- Transition to Ind AS 116 Leases effective April 1, 2019, the Company has adopted Ind AS 116, 'Leases'. Ind AS 116 introduces a single lease accounting model and requires a lessee to recognise Right-of-Use assets and lease liabilities for all leases with a term of more than 12 months, unless the underlying asset is of low value. The company has used the 'modified retrospective approach' from transition from previous standard - Ind AS 17, and consecutively comparatives for previous periods have been retrospectively adjusted. On transition, the company records the lease liability at the present value of future lease payments discounted using the incremental borrowing rate and has also chosen the practical expedient provided in the standard to measure the right-of-use at the same value as the lease liability.
- The effect of Ind AS 116 on profit for current quarter ended is not material. Previous period figures have been regrouped wherever necessary to confirm the current period presentation.

For Ravindra Energy Limited

Place: Belgaum Date: June 05, 2020 Vidya Murkumbi Chairperson

Place: Mumbai epaper . firteepress 2020rnal . in

Gajendra Thakur Company Secretary

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, मी गाव चेंदणी, ठाणे (पूर्व)-४०० ६०३. येथील सर्व्हे क्र. २५ ए/२, ३, ७, ९ आणि २५ बी धारक जिमनीवर स्थित, वसलेल्या आणि अशा नारायण निवास को-ऑप. हाऊ. सोसा. लि., च्या इमारतीमधील ६ व्या मजल्यावरील स्थित मोजमापित ३०० चौरस फूट (बिल्टअप क्षेत्र) प्लॅट क्र. २४ च्या संदर्भात नामाधिकाराचा तपास करीत आहे. विद्यमान मालक सौ. नेहा कारेकर यांनी मला कळविले आहे की, त्यांच्याकडून सदर फ्लॅटच्या संदर्भातील खालील नमूद दस्तावेज गहाळ/हरवले आहेत.

मे. सुनिता बिल्डर्स आणि सौ. संगिता खेतवानी दरम्यानचा मूळ करार.

कोणीही व्यक्ती, बँक किंवा वित्तीय संस्था ज्यांचा वरील सदर फ्लॅट मध्ये कोणत्याही प्रकारचा दावा, हक्क, नामाधिकार, किंवा हितसंबंध असल्यास ए-७०, श्री. गुरुनानक सीएचएस लि., कोपरी कॉलनी, ठाणे (पूर्व), येथे सदर सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसात त्यांची हरकत लेखी स्वरुपात कळवू शकतात. अन्यथा असा दावा त्यागित केल्याचे समजण्यात येईल. आणि त्यानंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.

अनिल एस. शामदासानी

दिनांक : ०६.०६.२०२० ठिकाणः मुंबई

asianpaints

ठिकाण : मुंबई

दिनांक : ५ जून, २०२०

facility at AMC branches shall now be discontinued.

acceptance for processing the transactions.

of the Scheme(s) will remain unchanged.

for list of OPATs and the changes thereto, from time to time.

Investors are requested to kindly take note of the above.

Private Limited) (CIN: U65990MH2019PTC324625).

संयुक्त जाहीर सूचना दिनांक 1 सप्टेंबर 2016 रोजीच्या रिझर्व बैंक ऑफ इंडिया (आरबीआय) मास्टर दिशानिवेंश डीएनबीआर.पीडी.007/03.10.119/2016-17 आणि त्यानंतर आरबीआयने वेळोवेळी त्यात केलेल्या

दुरुस्त्यांच्या अनुषंगाने, कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार नोंदणीकृत असलेल्या, ज्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा

पत्ता ए 138, तिसरा मजला, ए ब्लॉक शंकर गार्डन, विकासपुरी, नवी दिली - 110018 आहे आणि नॉन बैंकिंग

फायनान्स कंपनी **(एनबीएफसी)** नोंदणी क्रमांक एन 14.03480 दिनांक 13 मार्च 2019 आहे अशा सेल्फिन इंडिया

फायनान्शियल सर्व्हिसेंस प्रायखेट लिमिटेड, (कंपनी) यांच्या वतीने येथे सूचित केले जात आहे की कंपनीचे वर्तमान

भागघारकः कंपनीये अधिक समभाग अधिग्रहण करू इच्छितात. आरबीआयच्या मंजुरीनुसार, जर्मनी येथे स्थापित ४.६४%।

समनागाचा हिस्सा असणारी व्हेंचर कॅपिटल फर्म जीएफसी खोबल फाउंडर्स कॅपिटल जीएमबीएचचे सुधारित मागभांडवल

7.41% असेल, लक्झेम्बर्ग येथे स्थापित 11.80 % समभागाचा हिस्सा असगारी कंपनी रॉकेट इंटरनेट कॅपिटल पार्टनर्स

एससीएसचे सुधारित भागभांडवल 18.82% असेल, लक्झेम्बर्गस्थित 6.78% समभागाचा हिस्सा असणारी प्रिन्सिमल

इन्व्हेस्टमेंट फर्म रॉकेट इंटरनेट कॅपिटल पार्टनर्स (युरो) एससीएसचे सुधारित भागभांडवल 10.81% असेल. या

व्यवहाराच्या अनुषंगे कंपनीच्या भागभांडवलामध्ये 26% हून अधिक बदल होत असल्यामुळे यासाठी आरबीआयची

पूर्वमंजुरी आवश्यक आहे. दिनांक **1 सप्टेंबर 2016** रोजीच्या रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) मास्टर दिशानिर्देश:

डीएनबीआर.पीडी.007/03.10.119/2016-17 मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रस्तावित बदलांसाठी आखीआयवी

मंजुरी मिळविण्यासाठी आरबीआय क्षेत्रीय कार्यालय, बिगर बॅकिंग पर्यवेक्षण विभाग, नवी दिली येथे अर्ज केला आहे.

अधिग्रहणकर्ता/कर्ते यांच्याद्वारे या प्रस्तावित अधिग्रहणामुळे कोणत्याही व्यक्तीच्या हकांवर बाधा येत असेल तर त्यांनी ही

जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर त्याविषयी लेखीं

रचरुपात कळवावे ज्यामध्ये हक्कचे रचरूप आणि हरकतीची कारणे नमूद करावीत. तसे न केल्यास कंपनीविरुद्ध कोणाचाडी

नोंदणीकृत कार्यालयः ६अ, शांतीनगर, सांताकुझ (पूर्व), मुंबई-४०००५५

बूरध्वनी क्र.: (०२२) ६२१८ १००० फॅक्स क्र.: (०२२) ६२१८ १९९१

एशियन पेन्ट्स लिमिटेडच्या वतीने आणि करिता

For and on behalf of the Board of Directors of

AUTHORISED SIGNATORY

MIRAE ASSET INVESTMENT MANAGERS (INDIA) PVT. LTD.

(Asset Management Company for Mirae Asset Mutual Fund)

स्वाक्षरी/-

आर जे जयमुरुगन

सीएफओ व कंपनी सेक्रेटरी

संकेतस्थळः www.asianpaints.com; ई-मेलः investor.relations@asianpaints.com

सेल्फिन इंडिया फायनान्शियल सर्व्हिंसेस प्रायव्हेट लिपिटेड साठी

एशियन पेंट्स लिमिटेड

सीआयएन: L24220MH1945PLC004598

स्वाक्षरी

अमरीत कीर

डीआयएन -07089562

संचालक

ठिकाण : नवी दिल्ली

कसलाही दावा / हक नाही असे मानले जाईल.

रॉकेट इंटरनेट कॅपिटल पार्टनर्स एससीएस

रॉकेट इंटरनेट कॅपिटल पार्टनर्स (युरो) एससीएस

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिसक्लोजर रिक्वायर्गेंट्स) नियम, २०१५ मधील नियम ४७ सोबत वाचले

असता नियम २९ अन्वये ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, खालील बाबी विचारात घेण्याकरिता तसेच

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरीक्षित स्वतंत्र वित्तीय निष्कर्ष;

२. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरीक्षित एकत्रिकृत वित्तीय निष्कर्ष.

३. ३९ मार्च, २०२० रोजी संप्रलेल्या वित्तीय वर्षाकरिता अंतिम लाभांशाच्या प्रदानाची शिफारस, काही असल्यास,

जेथे कंपनीची समभाग नोंदणी आहे अशा स्टॉक एक्स्चेंजच्या बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) च्या वेबसाईटवर आणि कंपनीच्या

NOTICE CUM ADDENDUM NO. 23/2020

THIS NOTICE CUM ADDENDUM SETS OUT THE CHANGES TO BE MADE IN THE STATEMENT

OF ADDITIONAL INFORMATION ("SAI"), SCHEME INFORMATION DOCUMENT ("SID") AND KEY

INFORMATION MEMORANDUM ("KIM") OF ALL THE SCHEMES OF MIRAE ASSET MUTUAL FUND

NOTICE is hereby given that further to our notice cum addendum dated May 30, 2020, the drop-box

The investors may however, submit physical applications at specified collection centres / branch offices

of the AMC and the Investor Service centres of the Registrar & Transfer Agent, KFin Technologies Pvt.

Ltd. (i.e., the "official points of acceptance / OPAT"), in accordance with our notice cum addendum dated

May 11, 2020. Investors / unitholders are advised to refer to the website i.e. www.miraeassetmf.co.in

The investors may note that the AMC continues to accept transactions through the online mode and all the

investors are encouraged to adopt online means for transacting. Further, our designated email addresses

i.e. transact@miraeasset.com and insti.care@miraeasset.com continues to be the official points of

This notice cum addendum forms an integral part of SAI, SIDs and KIMs of the Scheme(s) of

MAMF, as amended from time to time. All the other terms and conditions of SAI, SIDs and KIMs

MIRAE ASSET MUTUAL FUND (Investment Manager: Mirae Asset Investment Managers (India)

Registered & Corporate Office: 606, Windsor, Off CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098.

Mutual Fund investments are subject to market risks,

read all scheme related documents carefully.

■ 1800 2090 777 (Toll free),
□ customercare@miraeasset.com
□ www.miraeassetmf.co.in

जीएफसी ग्लोबल फाउंडर्स कॅपिटल जीएमबीएच

अधिग्रहणकर्ते साठी

अरनड लोडोविक्स

व्यवस्थापकीय संचालक

स्वाक्षरी

स्वाधरी

जेम्स प्लेजर

जेम्स प्लेजर

व्यवस्थापक

मंजुरीसाठी मंगळवार, २३ जून, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

वेबसाईटवर (www.asianpaints.com) देखील ही सूचना उपलब्ध आहे.

(मूळ अधिकारिता) कंपनी अर्ज क्र. सीए (सीएए) २२८६/एम बी सन २०१९ श्री संबंधित

कंपनी याचिका क्र. सीपी (सीएए) २१०/एमबी सन २०२० कंपनी अधिनियम, २०१३ (१८ सन २०१३) च्या कलमे २३० व २३२ च्या प्रकरणात

मुंबई खंडपीठ, मुंबई

एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रकरणांत

याचिकाकर्ती क्र. १/हस्तांतरक कंपनी क्र. २ प्रेस्टीज अर्बन इफ्राटेक प्रा. लि. शालिमार कॉर्प लि. याचिकाकर्ते क्र.२/हस्तांतरिती कंपनी (दोन्ही कंपन्या कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुर्दीन्वये स्थापित कंपन्या आणि त्याचे नोंदणीकृत कार्यालय आहे. ३०८, ३रा मजला, तुलसियानी चेंबर्स, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१, महाराष्ट्र येथे)

टिटॅनियम इम्पोर्टस अँड एक्सपोर्टस् प्रा. लि. (कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदींन्वये स्थापित एक कंपनी आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय आहे-ए-२/३, सफदरजंग एन्क्लेव्ह, भिकाजी कामा प्लेसजवळ, नवी दिल्ली-११० ०२९.

> बिगर याचिकाकर्ते/हस्तांतरक कंपनी क्र. १ याचिकेच्या सुनावणीची सूचना

टिटॅनियम इम्पोर्टस् ॲड् एक्स्पोर्टस् प्रा. लि., आणि प्रेस्टीज अर्बन इन्फ्राटेक प्रा. लि., यांच्या शालिमार कॉर्प लि., शी एकत्रिकरणाच्या योजनेला मंजुरी मिळण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ ची कलमे २३० व २३२ आणि असल्यास अन्य कोणत्याही प्रयोज्य तरतुर्दीन्वयेची एक याचिका उपरिनामित याचिकाकर्त्यांनी ११ डिसेंबर,२०१९ रोजी सदर केली आणि सदर याचिकेवरील सुनावणी १९ जून, २०२० रोजीस १०.३० वा. नामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ समोर ४ था मजला, एमटीएनएल एक्स्चेंज बिल्डिंग, जी. व्ही. सोमाणी मेमोरियल स्कूलजवळ, जी. डी. सोमाणी मार्ग, कफ परेड, मुंबई-४०० ००५, महराष्ट्र

येथे होणार आहे. कोणीही व्यक्ती सदर याचिकेला समर्थन देण्यास किंवा विरोध करण्यास इच्छक असल्यास त्यांनी खंडपीठ व याचिकाकर्त्यांचे वकील यांना त्यांच्या हेतुविषयीची सूचना, त्यांच्या किंवा त्यांच्या विकलांच्या सहीने, त्यांच्या नाव आणि पत्त्यासह याचिकेच्या सुनावणीसाठी ठरवलेल्या तारखेपूर्वी किमान २ दिवस अगोदर

खंडपीठ आणि याचिकाकर्त्यांचे वकील यांच्याकडे पोहोचेल अशा बेताने पाठवावी याचिकेला ते कुठे विरोध करू इच्छितात, विरोधाची कारणे किंवा त्याच्या प्रतिज्ञापत्राची एक प्रत अशा सूचनेसोबत सादर करावी. याचिकेची एक प्रत, ती पाहिजे असलेल्या कोणत्याही व्यक्तीस, त्यासाठीचे विहित आकार प्रदान केल्यावर निम्नस्वाक्षरीकारांकडून सादर केली जाईल.

राजीव के. गोएल, ॲडव्होकेट राजीव गोएल ॲण्ड असोसिएटस साठी

याचिकाकर्त्यांसाठी समपदेशक

वेबसाईट : www.rgalegal.in

७८५, पॉकेट-ई, मयुर विहार-॥ दिल्ली मिरत एक्स्प्रेसवे/एनएच-२४, दिल्ली-११० ०९१ मोबाईल क्र. : ९३१२४ ०९३५४ दिनांक : ०५.०६.२०२० ई-मेल : rejeev391@gmail.com

> मॅक्स इंडिया लिमिटेड च्या सभासदांच्या माहितीसाठी महत्त्वाचे आणि तातडीचे

दिनांक १ जून, २०२० ('प्रभावी तारीख') पासून प्रभावी होणाऱ्या व दिनांक १७ जानेवारी.

तुमच्या तात्काळ कृतीकरिता

२०२० च्या आदेशाद्वारे नामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने मंजूर केलेल्या मॅक्स इंडिया लिमिटेड (''मॅक्स इंडिया'') मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिटयुट लिमिटेड (''मॅक्स हेल्थकेअर'') रॅडियंट लाईफ केअर प्रायव्हेट लिमिटेड व अव्दैता अलाईड हेल्थ सर्व्हिसेस (''अव्दैता'') आणि त्यांचे संबंधित भागधारक व धनको यांच्यामधील व्यवस्था आणि एकत्रितकरणाच्या संयुक्त योजनेच्या (''योजना'') संदर्भात हे आहे.

उपरोक्त योजनेच्या बाबतीत, १ जून, २०२० रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मॅक्स इंडिया च्या संचालक मंडळाने, खालील तपशिलाप्रमाणे मॅक्स इंडिया मध्ये त्यांनी धारण केलेल्या शेअर्स च्या बदल्यात अव्दैता (योजनेच्या बाबतीत ''मॅक्स इंडिया लिमिटेड'' असे पुनर्नामित व्हावयाची) आणि मॅक्स हेल्थकेअर ह्या दोन कंपन्यांकडून ज्यांना संपूर्ण भरणा झालेले शेअर्स वाटण्यात येतील त्या मॅक्स इंडिया च्या भागधारकांना ठरविण्याकरिता सोमवार, १५ जून, २०२० ही रेकॉर्ड डेट

• मॅक्स इंडिया लिमिटेड मध्ये त्यांनी धारण केलेल्या संपूर्ण भरणा झालेल्या प्रत्येकी रु. २ दर्शनी मूल्याच्या दर ५ समभागांसाठी अव्दैताचा संपूर्ण भरणा झालेला प्रत्येकी रु. १० दर्शनी मूल्याचा १ समभाग आणि

 मॅक्स इंडिया लिमिटेड मध्ये त्यांनी धारण केलेल्या प्रत्येकी रु. २ दर्शनी मूल्याच्या दर १०० समभागासाठी मॅक्स हेल्थकेअर च्या प्रत्येकी रु. १० दर्शनी मुल्याचे ९९ समभाग.

कंपनीज (प्रॉस्पेक्टस अँड ॲलॉटमेंट ऑफ सिक्युरिटीज) (थर्ड अमेंडमेंट) रुल्स, २०१८ सह वाचत सदर योजनेच्या बाबतीत दोन्ही हस्तांतरिती कंपन्या म्हणजेच, अव्दैता व मॅक्स हेल्थकेअर यांनी नवे शेअर्स फक्त डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात जारी करण्याची आवश्यकता आहे. म्हणून, प्रत्यक्ष पध्दतीने शेअर्स धारण करणाऱ्या मॅक्स इंडियाच्या सर्व भागधारकांनी कृपा करुन तातडीने त्यांचे शेअर्स डिमटेरिअलाईज्ड करुन घ्यावेत जेणे करुन त्यांचे संबंधित डिमॅट खाते

तपशील वरील रेकॉर्ड डेट रोजीस किंवा त्यापूर्वी मॅक्स इंडिया लिमिटेड च्या सभासदांच्या नोंदवहीत आद्यतन करता येतील. ज्या भागधारकांना रेकॉर्ड डेट रोजीस किंवा त्यापूर्वी हे प्रत्यक्ष शेअर्स डिमटेरिअलाईज्ड करुन घेणे

शक्य होणार नाही त्यांच्यासाठी दोन्ही हस्तांतरिती कंपन्या म्हणजेच अव्दैता आणि मॅक्स हेल्थकेअर अशा सर्व भागधारकांना वाटप करावयाच्या संबंधित शेअर्सना ह्या कारणास्तव ठेवलेल्या एका स्वतंत्र डिमॅट खात्यात हस्तांतरित करतील. त्यानंतर भागधारक त्यांचे संपूर्ण पत्रव्यवहाराचा पत्ता पीनकोड, पॅनकार्ड व पत्ता पुरावयाची एक स्वासाक्षांकित प्रत यासह व डिमॅट स्वरुपात डिलिव्हरी साठी डिमॅट खात्याची एक प्रत-डिपॉझिटरी पार्टिसिंपट (डीपी) ते रितसर प्रमाणित केलेला क्लायंट मास्टर रािपोर्ट आणि कंपन्यांना सदर शेअर्स सुयोग्य मालकांकडे पोचते करणे शक्य व्हावे म्हणून अलिकडचे डिमॅट अकाऊंट स्टेटमेंट सादर करुन सर्व भागधारकांनी रितसर स्वाक्षरी केलेले एक विनंती पत्र पाठवृन ह्या हस्तांतरिती कंपन्यांच्या रजिस्टार अँड टान्सफर एजंट (आरटीए) शी संपर्क साध शकतात. कपया ध्यानांत ठेवावे की, भागधारकांनी धारण केलेले मॅक्स इंडिया लिमिटेड ने जारी केलेले मूळ शेअर प्रमाणपत्र अव्दैता च्या आरटीए कडे पाठविण्यांत

वरीलप्रमाणे वरील कंपन्यांच्या रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') कडे ह्या भागधारकांनी त्यांच्या कार्यरत डिमॅट खात्यांबाबत कळवल्या बरोबर, ह्या कंपन्यांनी उघडलेल्या उपरोक्त डिमॅट खात्यामधून संबंधित भागधारकाच्या डिमॅट खात्यांत संबंधित कंपनीचे पात्र शेअर्स जमा केले जातील.

श्री. शरवन मंगला, जनरल मॅनेजर मास सर्व्हिसेस लिमिटेड (रजिस्ट्रार्स ॲड शेअर ट्रान्सफर एंजटस) युनिटः अन्दैता अलाईड हेल्थ सर्न्हिसेस

लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि.

एरिया, फेज-॥, नवी दिल्ली-११० ०२० द्र.: +९१ ११ २६३८७२८१/८२/८३ ईमेलः sm@masserv.com वेबसाईटः www.masserv.com

दिनांक : ५ जून, २०२०

(रजिस्ट्रार्स ॲड शेअर ट्रान्सफर एंजटस) युनिटः मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिटयुट लिमिटेड टी-३४, २ रा मजला, ओखला इडस्ट्रीयल नोबल हाईट्स, १ ला मजला, प्लॉट क्र. एनएच२, एलएससी, सी-१ ब्लॉक, सावित्री मार्केट जवळ, जनकपुरी, नवी दिल्ली-११००५८ द्र.: +९१ ११ ४९४११००० । एक्स-७१०६ ईमेलः swapann@linktime.co.in वेबसाईटः www.linkintime.co.in

श्री. स्वपन कुमार नासकर, एव्हीपी-नॉर्थ इंडिया

च्या वतीने आणि साठी अव्दैता अलाईड हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेड यु७४९९९एमएच२०१९पीएलसी३२००३९

१६७ए, रेडी मनी मेंशन, डॉ. ॲनी बेसंट रोड, १६७ए, रेडी मनी मेंशन, डॉ. ॲनी बेसंट रोड, वरळी, वरळी, मुंबई-४०००१८. मुंबई-४०००१८. ठिकाणः नवी दिल्ली

मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिटयुट लिमिटेड

सीआयएन यु७२२००एमएच२००१पीएलसी३२२८५४ नोंदणीकृत कार्यालयः १६७, मजला १, प्लॉट - नोंदणीकृत कार्यालयः १६७, मजला १, प्लॉट

ASPIRE

अस्पायर होम फायनान्स कॉपरिशन लिमिटेड

मोतीलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. ई-मेल: info@ahfcl.com सीआयएनः यु६५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

एन्फोर्समेंट ऑफ अनुपालन नियम ८(१) ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या रूल ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या तारखेस मागणी सूचना जारी करून संबंधित कर्जदारांना त्यांच्या नावासमोर नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सदर सूचना/सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते.

मागणी सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसूर केली आहे. याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सचा रुल ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांच्या प्रत्येक खात्यासमोर नमूद केलेल्या कब्जा तारखेस कब्जा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील नमूद मिळकतींशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या येथे वरील नमूद करण्यात आलेल्या रकमेच्या भाराधीन राहील. तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्ज करार क्र./कर्जदार/ सह–कर्जदार/हमीदार यांचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	कब्जा घेतल्याची तारीख	मिळकत/तीं गहाणचे वर्णन
१	एलएक्सव्हीएएस००३१६–१७००४८१७१/	२४-०३-२०१८	०१-०६-२०२०	फ्लॅट क्र. ४०३, ४ था मजला, बी-विंग, सर्व्हे क्र. गावठण पारडी क्र.
	तानाजी अप्पा कांबळे आणि	रु. १२२४२९१/-		१०, हि. क्र. १, स्वामी निवारा सीएचएसएल, निलमोरे, नालासोपारा
	ममता तानाजी कांबळे	करिता		(प), ता. वसई, जि. पालघर, ठाणे–४०१२०३. महाराष्ट्र

ठिकाण : महाराष्ट्र तारीख : ०६.०६.२०२० प्राधिकृत अधिकारी * भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल. (ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि.)



RALLIS INDIA LIMITED A TATA Enterprise

कॉर्पोरेट आयडेन्टिटी क्र. एल ३६९९२ एमएच १९४८ पीएलसी ०१४०८३

नोंदणीकृत कार्यालय: २३वा मजला, लोढा एक्सेलस, न्यू कफ परेड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत, वडाळा, मुंबई-४०० ०३७. फोनः ९१ २२ ६६६५ २७०० वेबसाईटः www.rallis.co.in ईमेल आयडीः investor_relations@rallis.co.in जाहीर सूचना : ७२वी वार्षिक सर्वसाधारण सभा

सदर कळविण्यात येते की कोविड-१९ महामारीमुळे रॅलिज इंडिया लिमिटेड (कंपनी'') ची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम''/सभा'') हि कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत नियम सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी दिनांक ८ एप्रिल २०२० रोजीचे जनरल सर्क्युलर, दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे जनरल सर्क्युलर, दिनांक ५ मे २०२० रोजीचे जनरल सर्क्युलर ("एमसीए सर्क्युलर्स") आणि सिक्युरिटीज ऍन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी दिनांक १२ मे २०२० रोजीचे सर्क्युलर ('सेबी सर्क्युलर्स') च्या प्रयोज्य तरतुर्दींच्या अनुपालनामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स ("व्हीसी") / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम ("ओएव्हीएम") मार्फत बोलाविण्यात येत आहे. कंपनीच्या सभासदांची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही एजीएमला बोलाविणाऱ्या सुचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपाझिटरीज लिमिटेड (''एनएसडीएल'') द्वारे पुरविलेल्या व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत शुक्रवार ३ जुलै २०२० रोजी दु.

३.०० वा. (भाप्रवे) घेण्यात येईल. वित्तीय वर्ष २०१९-२० करिता कंपनीच्या ७२ वा वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना, वित्तीय विवरणपत्र आणि इतर सांविधिक अहवालाची ई-प्रत कंपनीची वेबसाईट www.rallis.co.in आणि एनएसडीएल ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध होईल. त्या व्यतिरिक्त एजीएमची सूचना कंपनीच्या सिक्युरिटीज सूचीबध्द असलेल्या स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच www.nseindia.com आणि www.bseindia.com वर सुध्दा उपलब्ध होईल.

सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला उपस्थित आणि सहभागी होऊ शकतात. ज्याचा तपशिल हा सभेच्या सूचनेत कंपनीने दिलेला आहे. त्यानुसार कृपया नोंद घ्यावी की, कोविड-१९ च्या संदर्भात शासकीय प्राधिकरणाद्वारे जारी केलेल्या निर्देशाचे पालन करण्यासाठी व्यक्तीशः कंपनीच्या ७२ व्या एजीएममध्ये उपस्थित आणि सहभागी होण्यासाठी कोणतीही तरतृद करण्यात आलेली नाही. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेला उपस्थित राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीसाठी

एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल हा कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (''रजिस्ट्रार'')/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे (''डीपीज'') ई-मेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिकली पाठविण्यात येईल. सेबी सर्क्यूलरन्सार ७२ वी एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत कोणत्याही भागधारकांना पाठविण्यात येणार नाही. ज्या सभासदांनी अजुनही त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांना इलेक्ट्रॉनिकली एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त करणे आणि ई-मतदानासाठी लॉगईन आयडी पासवर्ड प्राप्त करण्यासाठी शुक्रवार २६ जून, २०२० रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे), खालील नमूद प्रक्रियेचा अवलंब करण्याची विनंती करण्यात येत आहे.

भेटा लिंक https://green.tsrdarashaw.com/green/events/login/ra;

कंपनीचे नाव म्हणजेच रॅलिज इंडिया लिमिटेड निवडा डीपी आयडी आणि क्लाईंट आयडी/प्रत्यक्ष फोलिओ क्रमांक आणि पॅनचा तपशिल नोंदवा. प्रत्यक्ष फोलिओमधील नोंदीमध्ये पॅनचा तपशिल उपलब्ध नसल्यास सभासदाने एक शेअर प्रमाणपत्र क्रमांक नमूद करावा.

तुमचा ई-मेल पत्ता आणि मोबाईल नंबर नोंदवावा. सिस्टम त्यानंतर एजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी ईमेल पत्ता निश्चित करेल.

वरील सिस्टम सेबीद्वारे आवश्यकतेनुसार पॅनकार्ड तपशिल अपडेट केल्या नसल्यास त्यांच्या पॅनकार्डची स्व-स्वाक्षांकीत प्रत अपलोड

करण्यासाठी प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांना सुद्धा सुविधा पुरविण्यात येत आहेत. कंपनीला एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी तिच्या सर्व सभासदांना एनएसडीएलच्या दूरस्थ ई-मतदान ("दूरस्थ ई-मतदान") ची सुविधा पुरविण्याचा आनंद होत आहे. त्यानुसार कंपनी सभेच्या दरम्यान दूरस्थ ई-मतदानामार्फत मतदानाची सुविधा सुध्दा पुरवले. एजीएमपूर्वी दुरस्थ ई-मतदान/सभेच्या दरम्यान दूरस्थ ई-मतदानाची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत देण्यात येईल.

ज्या सभासदांनी इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस किंवा अन्य माध्यमाने त्यांच्या बँक खात्यामध्ये लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशिल अपलोड केलेला नाही, ते खालील माहितीचा अवलंब करु शकतात.

मंगळवार १६, जून २०२० पर्यंत Csg-KYC@tsrdarashwa.com येथे कंपनी रजिस्ट्रार टीआरएस दाराशॉ कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड यांचकडे खालील दस्तावेजांच्या स्कॅन्ड केलेल्या प्रती पाठवाव्या. ए) तुमचे नाव, फोलिओ नंबर, संपुर्ण पत्ता आणि बँक खाते ज्यामध्ये लाभांश प्राप्त करायचा आहे त्याच्याशी संबंधित खालील तपशिल नमुद करुन सही केलेले विनंती पत्र :

i) शाखेचे नाव आणि शाखा आणि बँक खात्याचा प्रकार

i) कोअर बँकिंग सॉल्युशन्सच्या अंमलबजावणीनंतर बँकेने तुम्हाला दिलेला बँक खाते नंबर आणि प्रकार

iii) ११ डिजिट आयएफएससी कोड बी) सभासद किंवा शेअर्स संयुक्तपणे धारण केलेले असल्यास पहिल्या धारकाच्या नावे असलेल्या रद्द केलेल्या चेकची

स्वसाक्षांकित स्कॅन्ड प्रत सी) पॅन कार्डची स्वसाक्षांकित स्कॅड प्रत आणि

डी) कंपनीकडे नोंदविल्यानुसार सभासदांच्या पत्याच्या पुष्ठयर्थ कोणतेही दस्तावेज (जसे की, आधार कार्ड, ड्रायाव्हिंग

लायसन्स, इलेक्शन आयडेन्टिटी कार्ड, पासपोर्ट) यांची स्वसाक्षांकित स्कॅंड प्रत.

डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांना त्यांच्या संबंधित डीपीज्कडे त्यांच्या बँक खात्याचा तपशील अपडेट डिमॅट करण्याची विनंती करण्यात येत आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कोणाही सभासदाचा बँक तपशिल उपलब्ध होऊ न शकण्यास कंपनी टपाल सेवा किंवा अन्य मार्गाचा

वापर करुन अशा सभासदांना पोस्टाने डिव्हिडंड वॉरंट/चेक पाठवेल. फायनान्स ऍक्ट २०२० नुसार लाभांश उत्पन्न हे **१ एप्रिल २०२०** पासून सभासदांसाठी करपात्र असेल आणि कंपनीला टीडीएस

आवश्यकतेचे पालन करणे शक्य होण्यासाठी सर्वसाधारणपणे इन्कम टॅक्स ॲक्ट, १९६१ ("आयटी ॲक्ट") मधील विदित दराने सभासदांना देण्यात येणाऱ्या लाभांशामधुन टॅक्स ॲट सोर्स **(''टीडीएस'')** कापणे आवश्यक आहे. सभासदांना **मंगळवार, १६, जून २०२०** पर्यंत ई-मेलमार्फत दस्तावेज पाठवून त्यांचे डीपीज् किंवा प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केले असल्यास कंपनी/रजिस्ट्रार यांचेकडे आयटी ॲक्टनुसार रेसिडेन्शियल स्टेटस, पॅन, कॅटेगरी पूर्ण आणि/किंवा अपडेट करण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यांची प्रक्रिया खालील वेबसाईटवर उपलब्ध आहे. https://www.rallis.co.in/DDTIntimation.htm रॅलिज इंडिया लिमिटेड करिता

सही/-

ठिकाण : मुंबई यश शेठ दिनांक: ५ जून २०२० कंपनी सचिव

Place: Mumbai

Date: June 5, 2020

आयआयएफएल फायनान्स लिमिटेड (पुर्वीची आयआयएफएल होल्डिंग्स लिमिटेड) सीआयएन क्र.: एल ६७१००एमएच १९९५पीएलसी ०९३७९७ **नोंदणीकृत कार्यालय:** आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क, रोड क्र.: १६ व्ही, प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे-४००६०४, दू: (९१-२२) ४१०३ ५०००. फॅक्स: (९१-२२) २५८० ६६५४ ई-मेल: shareholders@iifl.com संकेतस्थळ: www.iifl.com

वार्षिक सर्व साधारण सभा सूचना

येथे असे सुचित करण्यात येते आहे की आयआयएफएल फायनान्स लिमिटेड (''कंपनीची'') पंचवीसावी वार्षिक सर्व साधारण सभा (एजीएम) ही मंगळवार, जून ३०, २०२० रोजी सकाळी १९:०० वाजता (आयएसटी) आयोजित करण्यात आलेली असून ही सभा व्हिडियो कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडियो व्हिज्युअल (''ओएव्हीएम'') च्या माध्यमाने घेतली जाणार आहे, याद्वारे सर्व साधारण सभेच्या सूचनेत नमुद असलेल्या व्यवहारांबद्दल विचार विनिमय केले जाईले.

येथे असे देखील सूचित करण्यात येते आहे की कंपनी कायदा, २०१३ च्या विभाग ९१ (''कायदा'') सह कंपनी (मॅनेजमेंट ॲन्ड अंडमिनिस्ट्रेशन) नियम, २०१४ च्या नियम १० आणि सेबी नियम (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेंट्स) २०१५ च्या नियम ४२ नुसार वार्षिक सर्व साधारण सभेमुळे कंपनीची सभासद नोंदणी वही आणि शेअर हस्तांतरण वही ही बुधवार, जून २४, २०२० ते मंगळवार, जून ३०, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद रहातील.

सध्याच्या कोविड– १९ महामारीचा विचार करता, कॉपॉरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए) द्वारे एप्रिल ८, २०२० आणि एप्रिल १३, २०२० सह ५ में, २०२० रोजी लागू केलेल्या परिपत्रकानुसार (एकत्रितपणे ''एमसीए परिपत्रक'') आणि सेबी द्वारे में १२, २०२० रोजी दिलेल्या परिपत्रकानुसार वार्षिक सर्व साधारण सभा व्हीसी किंवा ओएव्हीएमच्या माध्यमाने घेण्याचे नमूद केले आहे, ज्यामुळे एकाच ठिकाणी सभासदांचा भैतिक पद्धतीने समावेश होणार नाही. या एमसीए परिपत्रकानुसार आणि संबंधित कंपनी कायदा आणि सेबी नियामक (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेंट्स) नुसार सभासदांची वार्षिक सर्व साधारणसभा ही व्हीसी/ओएव्हीएमद्वारे घेतली

नमूद केलेल्या एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रकनुसार ज्यासभासदांचे ई-मेल ॲड्रेस कंपनी / डिपॉझिटरीकडे नोंदिवले आहेत त्या सभासदांना वार्षिक सर्व साधारण सभेची सूचना ही आर्थिक वर्ष २०१९-२० चा वार्षिक अहवालासह त्यांच्या ई-मेल आयडी वस्ती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात येत आहे. सभासदांनी याची देखील नोंद घ्यावी की, वार्षिक सर्व साधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०१९–२० चा वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळावर, म्हणजेच <u>www.iifl.com</u>, वर, तसेच स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नेंशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या संकेतस्थळांवर, म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com देखील उपलब्ध आहे तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ("सीडीएसएल" च्या www.evotingindia.com संकेतस्थाळवर देखील उपलब्ध आहे. सदस्यांना वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये व्हीसी/ओएव्हीएम पद्धतीनेच उपस्थित रहाता येऊ शकेल. कंपनी कायदा २०१३च्या विभाग १०३ नुसार व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहणाऱ्या

सभासदांची नोंदणी संख्या ग्राह्य धरली जाईल. कंपनी द्वारे ई-मतदानाची सुविधा ("रिमोट ई-मतदान") देखील करून देण्यात आलेली आहे, ज्यामुळे वार्षिक सर्व साधारण सभेच्या सूचनेमध्ये दिल्या प्रमाणे सदस्यांना आपले मत नोंदविता येऊ शकेल. याशिवाय, कंपनीद्वारे वार्षिक सर्व साधारण सभेच्या सूचनेमध्ये दिल्याप्रमाणे वार्षिक सर्व साधारण सभा सुरू असताना देखील ई-मतदानाच्या माध्यमाने (''ई-मतदान'') करता येऊ शकेल. रिमोटे ई-मतदान / ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया ही वार्षिक सर्व साधारण सभेच्या सुचनेमध्ये समजविण्यात आलेली आहे.

समजा सदस्याचा ई-मेल आयडी आधीच कंपनी / डिपॉझिटरीमध्ये नोंद विलेला असल्यास, आपल्याला कंपनीच्या वार्षिक सर्व साधारण सभेच्या सूचने अंतर्गत त्याकरिताचे लॉगीन ई–मतदानाकरता देण्यात आलेले आहे, आणि ते आपल्याला नोंडणीकृत ई–मेल आयडीवरती पाठविण्यात आलेले आहे.

ज्या सदस्यांकडे भौतिक पद्धतीमध्ये शेअर्स आहेत किंवा ज्यांनी कंपनी / डिपॉझिटरी किंवा एखाद्या कंपनीच्या शेअर्स मिळवून देणाऱ्या व्यक्तीकडे आपला ई-मेल ॲडरेस नोंदविला नसेल आणि ती व्यक्ती कंपनीची सदस्य इलेक्टॉनिक पद्धतीने वार्षिक सर्व साधारण सभेची सूचना पाठविल्यानंतर सदस्य होते आणि कट ऑफ डेट म्हण्जेच मंगळवार, जून २३, २०२० पुर्व किंवा त्या दिवशी शेअर होल्डर बनते, अशा सदस्यांना आपला युझर आयडी पासवर्ड helpdesk.evotingcdslindia.com किंवा rnt.helpdesklinkintime.co.in येथे विनंतीकरून मिळविता येऊ शकेल. सदस्य आधी पासूनच सीडीएसएल सह ई-मतदानाकरिता नोंदणीकृत असेल तर त्याला आपल्या अस्तित्वात असलेल्या युझर आयडी पासवर्डच्या मदतीने आपले मत नोंदविता येऊ शकेल.

तात्पुर्त्या स्वरूपामध्ये ई-मेल ॲडरेस, बँकेचा तपशील आणि मोबाईल क्रमांक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदविण्या करिता, लिंक देण्यात आलेली आहे https://linkintime.co.in/emailreg/email_register.html आणि ई-मेल आयडी, बँक तपशील आणि मोबाईल नंबर अपडेट करण्याकरिता आपण वार्षिक सर्व साधारण सभेच्या सूचनेची मदत देखील घेऊ शकता.

> आयआयएफएल फायनान्स लिमिटेड करिता (पूर्वीची आयआयएफएल होल्डिंग्स लिमिटेड)

स्वाक्षरीकर्ता/-

गजेंद्र ठाकुर कंपनी सचिव Place: Belgaum

Date: June 05, 2020

RAVINDRA ENERGY LIMITED

(Formerly Ravindra Trading & Agencies Ltd.) Regd. Office: B.C. 109, Davidson Road, Camp, Belgaum - 590001 Karnataka. • CIN: L40104KA1980PLC075720

AUDITED STANDALONE & CONSOLIDATED RESULTS FOR YEAR ENDED 31ST MARCH, 2020 (₹ in Million, except per share data)

			STANDALONE			CONSOLIDATED	
Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended	Year Ended	Year Ended
	31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019	31.03.2020	31.03.2019
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total income from operations	2,352.41	322.36	479.82	3,527.67	1,632.11	7,193.77	5,181.91
Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/ or extraordinary items)	215.33	46.16	(85.41)	288.49	97.89	373.82	(2,016.25)
Net Profit/(Loss) for the period before tax, (after exceptional and/or extraordinary items)	(64.99)	46.16	(85.41)	8.17	97.89	93.49	(2,016.25)
Net Profit/(Loss) for the period after tax, (after exceptional and/or extraordinary items)	(51.75)	34.81	(66.83)	6.20	68.22	58.17	(2,133.10)
Total comprehensive Income for the period [(Comprising Profit/Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax)]	(51.90)	34.81	(66.48)	6.04	68.57	58.01	(2,132.74)
Equity Share Capital	1,198.80	1,198.80	1,198.80	1,198.80	1,198.80	1,198.80	1,198.80
Reserve (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance sheet of previous Year	-	-	-	1,057.06	1,051.01	(1,330.85)	(1,414.64)
Earnings Per Share (of ₹10/- each) (for Continuing and Discontinued operations)							
a) Basic (INR)	(0.43)	0.29	(0.45)	0.05	0.58	0.49	(17.87)
b) Diluted (INR)	(0.43)	0.29	(0.45)	0.05	0.58	0.49	(17.87)
Notes:					12.		

1) The above Audited standalone and consolidated financial results have been reviewed by the Audit committee and approved by the Board of directors in their meeting held on June 05th 2020.

2) The Audited standalone and consolidated financial results of the company for the year ended March 31, 2020 have been subject to Audit by its Statutory auditors.

3) The Company has prepared these standalone and consolidated financial results in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.

4) Transition to Ind AS 116 - Leases - effective April 1, 2019, the Company has adopted Ind AS 116, 'Leases'. Ind AS 116 introduces a single lease accounting model and requires a lessee to recognise Right-of-Use assets and lease liabilities for all leases with a term of more than 12 months, unless the underlying asset is of low value. The company has used the 'modified retrospective approach' from transition from previous standard - Ind AS 17, and consecutively comparatives for previous periods have been retrospectively adjusted. On transition, the company records the lease liability at the present value of future lease payments discounted using the incremental borrowing rate and has also chosen the practical expedient provided in the standard to measure the right-of-use at the same value as the lease liability. The effect of Ind AS 116 on profit for current quarter ended is not material.

5) Previous period figures have been regrouped wherever necessary to confirm the current period presentation.

For Ravindra Energy Limited

Vidya Murkumbi Chairperson

epaper. freepressiournal in

ठिकाण : मुंबई

तारीख: जून ०५, २०२०

गुजरातचा मृत्यूदर सर्वाधिक

६.२२ टक्के, १८,५८४ रुग्णांपैकी १,१५५ दगावले

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

गुजरातचा मृत्यूदर हा महाराष्ट्रापेक्षा अधिक असून तो आता ६.२२ टक्के झाला आहे, तर महाराष्ट्राचा मृत्यूदर हा ३.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. गुजरातमधील रुग्णसंख्येचे व मृत्यूदराचे ्राजतानधाल रूपसंख्या व मृत्यूदराय प्रमाण डळ्ळूळ वाढून देशात गुजरात हे सर्वाधिक मृत्युदर असणारे राज्य उरले आहे. तेथे १८ हजार ५८४ रूपणांची नोंद झाली असून त्यातील १,१५५ त्या खालोखाळ वेगामुळे मृत्यु झाला आहे. त्या खालोखाल पश्चिम बंगाल, मध्य



सर्वात कमी मृत्यूदर असरेल्य राज्योगप्रे केरळ (०,८८), वीपळनाडू (०,८१), झारखंड (०,७६), हरपाण (०,७३), छत्तीसगड (०,०६) विहार (०,६५) यांचा समावेश आहे. तर अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, दाइरा नगरकवेली, गोला, माणपुर, मिझीरम, नागलेंड, पाडिचरी, स्थिक्तेम, त्रिपुरा या राज्योतही मृत्यूदर कमी आहे. दशाच्या तुलनेत महारायुद्धराली मृत्यूदर हा वाढलेला स्त्राच्या महारायुद्धतील मृत्यूदर हा देशाच्या

प्रमाणपेका कमी झाला होता, गुक्रवारी मात्र तो पुन्हा वाहल्याचे स्पष्ट झाले. देशात करोनामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण हे २,८० टक्के इतके आहे, र महाराष्ट्रमध्येण हे प्रमाण ३,४८ टक्के नीदवण्यात आले. जगामण्ये हा दर ५,९७ टक्के आहे. करोनाची लगाण होण्याचे प्रमाण ३,४६ व ४० वर्षेणटामध्ये सर्वाधिक असल्याचे दिस्च येत आहे. या वयेणटातील रुणांच आकडा १५,४६ आहे. तर १२ ते ३० या वयोणटात करोनावाधिकारी संख्या १४,५७८ आहे.

मागील काही दिवसांपासून करोनाच्या संसर्गांची लागण वैद्यकीय कर्मचारी तसेच डॉक्टर यांनाही झाली आहे. पालिका रूग्णालयातील परिचारिका तसेच ज्ञान अन्यत्त भागा आहा. भालका रूग्णालभाताच पारचाराका तसेच इंबिटर करोनाच्या संसर्गातृन बरे झाल्यानंतर पुन्हा इद्युटीवर रूजू होत आहेत. त्यांच्यासाठी रुग्णालयामध्ये विलगीकरणाची व्यवस्था करावी अशी मागणी सातत्याने होत आहे.

सीसीसी केंद्राचा वापर व्हावा

सासासा कहाया वापर व्हावा रूग्णांना दाखल करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सीसीसी केंद्रमध्ये येण्यासाठी मुंबईकर उत्सुक नाहीत असा अनुभव सांगितला जातो, पालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र यात तथ्य नसल्याचे सांगितले. विभागीनहाथ सीसीसी केंद्रांची उपलब्धता खढलण्यात आली असून तेथे रुग्णांना राखल करून येण्याची धमता बावलण्यात आली आहे, त्यापुके प्रकृती अधिक सालावलेले रुग्ण येथे येतात. डबॉलंग रेटही आता साडे अठरा ते एकोणीस दिवसांवर आला आहे, असे पालिकेतील वरिष्ठ वैद्यकीय अधिकान्याने सांगितले.

आर्किटेक्चर विद्यार्थ्यांना परीक्षा नको

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

आर्किटेक्चरसारस्था अध्यासक्रमाची
पदवी निकण्यासाठी परीक्षा देणे
कावश्यक अस्तराची वा अध्यासक्रमाची
परीक्षा रह करू नमे, अश्री विनंती
आर्किटेक्चर परिषद आणि महाराष्ट्र
सार्किटेक्चर परिषद आणि महाराष्ट्र
सार्का विवायधानी विरोध केला अस्त मुख्यमंत्र्यां पत्र लिहन परीक्षा न
भेष्णयावी विनंती केली आहे.
विवायीकाच्या परिक्षा रह करून
माणील सज्ञाच्या गुणांची सरासदी
कहतू गुणदान करण्याचा निर्णय
मुख्यमंत्र्यांनी चाहीर केला. याला विविध
अध्यास नियमन संस्वानी विरोध केला. याल आर्किटेक्चर परिषदी समाचेश्व होता. हे यह मुख्यमंत्र्यांनी
समाचेश होता. हे यह मुख्यमंत्र्यांनी
जाताच राज्यांविल विविधा आर्किटेक्चर
करिलातील विवायांचीनी मुख्यमंत्र्यांना

मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली मागणी

प्रभावित क्यां मारणी कर्ता आहे. स्थानी विद्यायमी एक सर्वेश्वणही केले असून यानुसार ५२.५ टक्के विद्यायमीक सच्चा पूरेशो इंटरनेट मोडणी नस्त्याची करते आहे. इंटरनेट समस्या आणि करोनासाती आवश्यक सुरक्षा उपाययोजना पाहता परीक्षा केल नये असे मत ८८.२ टक्के विद्यार्थ्यानी व्यवत केले आहे.

90

asianpaints

ठिकाण : मुंबई दिनांक : ५ जून, २०२०

अ. इ.-निविदा क्र.



मंत्रालयात सरकारी बाबुंचा वरचष्मा आहे, तर विविध आयक्त आणि जिल्हाधिकारी आपा विभागात टोकाचे विसंगत निर्णय घेत आहेत... त्याची

🔾 मोदी सरकारवर संकटांची टांगती तलवार

मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षभरात मोदीची सत्तेवरची पकड कायम असल्यासारखं दिसत असली, तरी आगामी काळात गेल्या वर्षभरात घेतलेलं गेलेले वादग्रस्त निर्णंयु आण्णि अर्थूकारणातील बदल त्यांना

🥥 अब्जाधीशाची अवकाश सफर

'स्पेस एक्स' या इलॉन मस्क यांच्या खाजगी कंपनीची जगातील पहिली अवकाश मोहीम नुकतीच यशस्यी झालं ही मोहीम, तिची फलानिष्मती आणि अशा प्रकारच्या खाजगी अवकाश मोहिमांमञ्जून काय साध्य होऊ शकतं, याचा घेतलेला मागीचा...अर्थिद पराजपे

🔘 सार्वजनिक सण–उत्सवांचं स्तोम नको!

सण-उत्सर्याची महाराष्ट्राला मोठी पर्यरा आहे. येणाऱ्या काळात आषाढी वारी, श्रावण, गणेशोत्सव असे अनेक सण येड घातलेत. परंतु करोनामुळे समृहाने वावरण्यावर वंधने आलेली असतान, हे सर्व सण सायेण्णाने साजरे करणे, क्लि टाळणेच हितावह आहे... दा<mark>जी पणशीक</mark>र

रायगड जिल्ह्यात तातडीने पंचनामे होणार

रायगड जिल्ह्यातील चक्रीवादव्यापुळे कोट्यवधी रुपयाँचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील चीजपुरवठा लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात विजेच्या सर्वाचीन मीट्या प्रमाणत पडझड झाली असून चीजपुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी महावितरण

मुख्यमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील हानीचा आढावा

कंपनीकडे आवश्यक साहित्य व तात्रिक मनुष्यवळाची कमतरता आहे. त्याकरिता अन्य जिल्ह्यातील तात्रिक मनुष्यवळ आसन उपलब्ध करून देणार आहे. तसेच शेतीचे पेचनामे लवकर होण्यासाठी नुकसान झालेल्या शेतीचे फोटो, क्हिडीओं काहून ठेवावेत. तेदेखील पेचनाम्यात ग्राह्व घटले जाणार आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रास्ट देशभरात करोनाच्या साथीमुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे शाळ आणि कोलेजांतील विद्यार्थ्याना भेडसारणाग्या वॉवचप समस्या सोडवण्यासाठी 'केंद्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे'ने (ए न सी ई आ र टी)

राज्यातील १० समुपदेशकांची विशेष नियुक्ती केली आहे. सर्वाध्यान - रे

नियुक्ती केली आहे.
सर्वाधिक करोनाप्रस्त असलेल्या
मुंबई शहर आणे उपनगरंसह ठाणे,
पुणे, रायगाड क्षेत्रतील विद्याच्याच्या
समुपदेशनाची जवाबदारी मृतुंड येथील
पन् के. गिडवानी हायस्कृत आणि
ज्वानाज्ञ किलाज्ञा शिष्का
और समुपदेशना सम्ता शिप्का
यांच्यावर सोयिंक्णात आली आहे.
राष्ट्रीय सत्सावर करोनाच्या भयात्न



यांनी आढावा बैठकीत सांगितले. मुख्यमंत्र्यांनी याविषयीच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी याविषयीच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून नुकसान भरपाईंचे पंचनामे तातडीने होण्यास

भरपाइच पवनाम तातडान हाण्यास त्यामुळे भदत होईल. चक्रीवादळ अलिबाग समुद्र किनान्यावर धडकणार असल्याची पूर्वसूचना मिळाल्यानंतर जिल्हा व प्रतिल प्रशासनास कभी अवधी मिळाला होता. तरीही जिल्हा प्रशासनाने लष्करी पातळीवर पावले उचलली व

स्मिता शिपूरकर

यांची नियुक्ती

समुद्रकिनाऱ्यावरील गावांमध्ये ९१ निवारा धरे तयार करून सुमारे १३ हजार ५४१ नागरिकांना स्थलांतरित केले. चांगले नियोजन केल्याने या गीठ्या

चागलं ानयाजनं कल्यानं या माठ्या संकटात अल्प जीवितहानी झाली. या आद्यावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्हा व पोलिस प्रशासनाचे कीतुक केले. रायगड जिल्ह्यातील हानीचा आकडा हजार कोटींच्या धरात गेला आहे. तर, सुमारे दोन लाख झाडांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मुंबईत जुलैपर्यंत

पुरेसा पाणीसाठा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

यामध्ये सर्वाधिक सुमारे १५ हजार स्राडं मुरुडमध्ये पडली. जिल्ह्यात वीज वितरण यंत्रणेच मोठ्या प्रमाणात नुकसान स्रालं असून यात सुमारे १५० ट्रान्सफॉर्म, सोडतीन हजार द्वार टेन्सन स्रावं व सुमारे पाच हजार्च्या आसपास तो टेन्सन स्रावंचा पोलचा समाचेश आहे. अलिकाग येथील बहुतीश भाग चीध्या दिवशीही अधारात्त्व आहे. निकष अद्याप ठरले नाहीत

निकस अद्याप उरले नाहीत शैतीलादेखील या वादळाचा फटका वसला असून, सुमारे ७ हजार हेक्टर शैतीचे नुकसान झाले आहे. सुमारे १ लाख १५ हजार धरोजी पड्साड झाली आहे. श्रीवर्धनमध्ये सर्वीधिक प्रणाने १५ हजार धरोजी सर्वाधिक प्रणाने १५ हजार धरोजी तसेच सुमारे १३ हेक्टर मत्स्यबीज शेती व ३८ मत्स्य जाळगेचे नुकसान झाल्याचा प्रार्थीमक अंदाज आहे. मुख्यमंत्र्यानी जाहीर केलेल्या शेरर कोटी रुप्यमंत्र्यानी जाहीर केलेल्या शेरर कोटी रुप्यमंत्र्यानी व्याहर केला शेरर कोटी रुप्यमंत्र्यानी व्याहर केला शोर केली स्वाहर केला स्वाह

अव्वल विद्यापीठांत

अनेक विद्याख्यांमध्ये भावतिक आणि श्रीश्रणिक समस्या उद्भवत आहेत. करोनाचा सामना करताना विशेष प्रशिक्षण आणि निवड प्रक्रिया पूर्ण केलेल्या तज्ज समुपदेशकाच्या मोफल मार्गटर्श नेक्षण स्वाधिक स्वाध मुंबईला पाणीपुरवज करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा अस्त जवळपस जुलैणवेत पुरेल इतका म्हणजे दोन लाख दशलबंध लिटरहुन अधिक साठा सध्या शिल्लाक आहे. मोडकसागर, तानसा, अपपर वैतरणा, प्रध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा या सात धरणांमधून मुंबईला दररोज ३,८४० दशलक्ष लिटर पाणीपुरवञ केला जातो, नेल्या वाची मुक्लक पास झाल्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीला तीड खांचे लागले नाही. सध्या सात लावांनांभध्ये मिटल पढण योना लाख तार-जु अपन्यस्था नाशित सांचार सांचार सांचार सांचार सांचा सांचा तांचा मार्चा में सुट जा पहुंच्या दोना लांच १८ हजान द राज्या सांचा आहे. २०१८ मध्ये पावसाने आखड़ता हात घेतत्थाने गेल्या वर्षों में महिन्यात हुए ते १८ टक्के पाणीसाठा तांचायेमध्ये होता. याचर्षी मुंबईची पाणीसाठा तांचायेमध्ये होता. याचर्षी मुंबईची पाणीसिकती उत्तम अस्मन जुलैपपर्यंत पुरेल इतका तर, राखींच सांच्यासह १५ ऑगस्टपर्यंत पुरेसा सांचा शिल्लाक आहे. पाय जुनपर्यं सांता तांचावांमध्ये मिळून सुमारे दोना लांख १८ हजार दशत्था लिटर इतका पाणीसाठा शिल्लाक आहे. आठ भारतीय संस्था

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई स्थान आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मात्र स्थान आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मात्र सारंके आहे. वा संस्थे देखान प्रसरंत आहे. वा सारंके आहेता व्यापीतंत्र के सम्प्रते आहेता वा सारंके आहेता व्यापीतंत्र के सारंके आहेता वा सारंके आहेता व्यापीतंत्र वा नावांची सेक्षण करण्यात आहो. वा सारंके सारंक व्यापीतंत्र का नावांची सोक्षण करण्यात आहो. वा सारंके सारंक वा सारंक वा

आहे. विद्यापीठांमधील भीतिक सुविधा, विद्याधीनी गुणवत्ता, विद्याधीनी गुणवत्ता, विद्याधीनी गुणवत्ता, विद्याधीनी संख्य अत्रभा सांव्यिक्ष माणि, परदेशी विद्याधीनों संख्य अत्रभा सांव्यिक्ष माहितीच्या अनुभंगाने विद्यापीठांची अम्मवारी निश्चित केली जाति. त्यानुसार आशिषा खंडातील सर्वोत्तम भंगार वाद्याधीनार्थेच भारतातील आठ राष्ट्रीय संस्थाना हा मान मिळाला. बंगाळुरू पेथील इंडियन इंन्स्टट्यूट अर्थाक संख्या द्वाधीनी अस्ता इंडियन इंन्स्टट्यूट अर्थाक संख्या देशात अञ्चल ठरली असून आशिया संडात तिचे ३६वे

मध्य रेंच्ये

पुत्तीपत्रक क्र., 9

वालील निवेश्यक क्र., 9 जारी केटले
आहे जाँगे च्यां प्यांतीच श्रेमक क्र., 9 जारी केटले
आहे जाँगे च्यांत प्यांतीच श्रेमकार्ट www.
मात्रा ग्रेमीट, 9 मात्रा ग्रेमीट, 9, सीआरमीत्री-एस्स्रोक्या-प्राप्त - 20 ट० १०, ग्रुविधाकारी
कार्य आध्य अप्रकारक 20 पर स्थानांतरी केटले केले
आहे आधि अप्रकारक 20 पर स्थानांतरी केटले केले
इंग्रिया जारीना 20 पह, दिलांतरीत प्रप्ता केले

WESTERN RAILWAY

्विप्राप्ताः

- विश्वास्ति स्वाप्ताः

- विश्वास्ति स्वाप्ताः

- विश्वास्ति स्वाप्ताः

- विश्वास्ति स्वाप्ति स्वापति स्व

एशियन पेंट्स ि सीआयएन: L24220MH1945PLC0 नोंवणीकृत कार्यालय: ६अ, सातीनगर, सांताकुत पूर्व), युर्वई-४८ a.asianpaints.com; ई-मेंन: Investor rolations@asianpaini दूरव्यनी क्र. (०२२) ६२९८ १००० फॅक्स क्र. (०२२) ६२९८

सूचना

सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिसवलोजर रिकायर्गेट्स) नियम, २०१५ मधील नियम ४७ सोबत वाचले असता नियम २५ अन्वये झाद्वारे सूचना देण्यात रोज्या आहे की, खालील बाबी विचारत घेण्याकरिता तसेच मंजुरीसादी मंगळ्यार, २३ जून, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंजळवी समा होणार आहे.

१. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेट्या तिमाहि व वितीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरीक्षित स्वतंत्र वितीय निष्कर्ष, २. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेट्या तिमाहि व वितीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरीक्षित एकत्रिकृत वितीय निष्कर्ष, ३. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेट्या वितीय वर्षाकरिता अंतिम लामांशाच्या प्रदानाची शिफारस, काही असल्यास, करण्याकरिता.

पश्चिम रेट

स्वाक्षरी/— आर जे जयमुरुगन सीएफओ व कंपनी सेक्रेटरी

माजी न्यायाधीशांचा करोनामुळे मृत्यू

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई



करोनाची लागण झालेल्या ८२ वर्षीय अशिरलाची काळजी भेण्यासाठी तत्पतंते आवृत गेलंले मुंबईतील माजी त्रायतंत्री आवृत गेलंले मुंबईतील माजी त्रायतंत्री आवृत गेलंले मुंबईतील माजी त्रायतंत्री आवृत गेलंले मुंबईतील माजी अशिरण के वर्षाणाक्ष्म प्रदाचा प्राजीनामा दिल्यानंत्र अनेक वर्षाणास्म मुंबई उच्च न्यायालावा विकली करणाम् मुंबई उच्च न्यायालावा वर्जित करोनाची लागण है उच्च वर्षाणा वर्ष

E-TENDER NOTICE

RFx Notice

Rs. 50.37.220.5

For further details visit our website https://srmetender.mahatransco.in
Contact Person: The Executive Engineer 400kV RS(O&M) Division Padgha. Contact No. 9769006213

omact rerson: I ne Executive Engineer 400NV RSICOM) Division Pedgha. Contact No. 9789068213 Relevant portions of the Rix which the tenderers have to fill crinie would be available on anderseal website. Rtx Fee & EMD should be paid before 15.08.2020 for RFx no. 7000016112 online only and Scan copy of Transaction ID received after online payment should be submitted along with Technical BIC. Rtx documents can be downloaded by online from aforesaid website. Eligible contractor agencies should submit their bid well in advance instead of waiting till last date. MSETCL will not be responsible for non-submission of Bid due to any website related problems in case of non-submission of Rfx fees & EMD, the bidders will be disqualified. All the bidders are requested to refer MSETCL web portal from time to time for the amendments / Superintending Englineer

MSETCL invites online bids (E-Tender) from reputed & registered Electrical contractors Mahatransco.Website http://srmetender.mahatransco.in for the following Tender

: e- Tender -24/2020-21 Name of Tender: Extension to E-tender for AMC for weed and rodent control work at various Sub-station under EHV (O&M) Division, Bhandup for the FY 2020-2021

Name of Work (Short Description)

2nd call of RFx for replacement of 400 kV Pantograph Bus Isolators an Centre Break Isolators of 400 kV Padghe substation under 400 kV R.S. O&M Division,

MAHATRANSCO

MAHATRANSCO

Online Downloading the RFx: 06.06.2020, 10:00 Hrs to 13.06.2020, 10:00 Hrs. 06.06.2020, 10:00 Hrs to 13.06.2020, 10
Online Submission of the RFx:
On or Before Dt.13.06.2020, 10.00 Hrs.
Online Opening of the Techno Comm
Dt. 13.06.2020, at 11:00 hrs (if possible)
Online Opening of the Price bid:
Dt. 13.06.2020 at 12:00 hrs (if possible)

://srmetender.mahatransco.in gineer (O) Tel No. 022-27606198, (P) 022-27601141 &

Note: All eligible So portal of MSETCL. andated to get enrolled on SRM ETenders (New)

Sd/-(Arvind Bhagat) Executive Engineer EHV (O&M) Dn, Bhand

| Date of | Date of | Date of | Opening of of RFx | Documents | Opening of of RFx | Opening of Opening of RFx | O

up to 23:59 Hrs.

Superintending Engineer HVDC RS (O&M) Circle, Padghe

बृहन्मुंबई महानगरपालिका

वृक्ष प्राधिकरण -जाहिर सूचना-

—जाहर सूचनामहाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संख्याण वत्त अधिनसम १९७५ (जानेवारी २०१६
सुबारलेला) करुम ८ (३) (क) मधील तत्तृती नुसार परिमंडळ -३ मधील 'केतृत्वे
विधानतील <u>०१</u> मस्तव, परिमंडळ -४ मधील 'केतृत्वेच निष्मातील <u>०१</u> मस्तव, परिमंडळ -५ मधील 'पान्तृत्वेच विधानतील <u>०१ मस्तित, परिमंडळ -७ मधील</u> 'काट्यल' विधानतील <u>०१</u> मस्तव, 'आर/मध्य' विभागतील <u>०३</u> मस्तव, असे एकृम <u>०१</u> मस्तवांना करुम ८ (६) अलग्वे में, म.स.म. असुक्त, अध्यक्ष युख प्राधिकरण समिती बृहम्मुंबई महानगरपालिका चीर्च मंतुरी प्राप्त झाली आहे.

उपरोक्त प्रस्तांवामधील झाडे कापणे / पुनरोपित करणेबाबतचा तपशील हा म.न.पा.

, ५००६ एन/पूर्व), ३०५(आर/मध्य), ३४६(के/पूर्व). उद्यान अधिकार व वृक्ष अधिकारी उद्यान अधिक यांचे कार्यालय, पॅथिन इमरत, २० माळा बीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अधिक स्मार्ग, पाचळा (पूर्व), मुंबई- 400027. दुरखनी क्र. २४७४२१६२ E.mal-<u>so.gardens@moom.o</u>ov.in

(बांधकाम) ई-निविदा सूचना वेदर-३९००४, बाली विलेल्य कामाची अंदाजे ठेवीसाठी इसारा बोली साठी ऑनलाईन किंमत (₹) रक्कम (₹) निविदेची उपलब्धता कामाचे नाव

A			10 10 (4)	*********	1 114441 0 161-4611
٩.	डीवाय,सीई/सी/1/ बीआरसी/सीटीडी= धार/१०९आर	सीटीडी–धार नवीन लाईन प्रकल्पाच्या संदर्भात नोतीसादली व पाडलिया स्थानकात भुयारी मार्गाचे बौधकाम	९७५६५८२९.३६	63(00,00	२६,०५,२०२० रोजी ३,०० वा. ते ०९,०६,२०२० रोजी ३,०० वा. पर्यंत
	डीवाय,सीई/सी/1/ बीआरसी/सीटीडी - धार/११२	छोटाउदेपूर ते घार दरम्यान नवीन लाईन प्रकल्पाच्या संदर्भाव अलीराजपूर ते खंडाळा स्थानक (यार्ड समाविष्ट) दरम्यान पॉर्डट्स आणि क्रोसिंग्ज सहित पीएससी स्लीपर्स वर ६०/५२ किंग्रे. रेल्ससह टाकलेल्या ब्रॉंड गेज ट्रॅंकथी देखभाल		35800.00	०४.०६.२०२० रोजी ३.००
2	डीवाय,सीई/सी/1/ बीआरसी/५०२	२४ (घोवीस) गहिन्याच्या कालावधीसाठी डीवाय.सीई(सी)। बीआरसी अंतर्गत एसरसई (डब्ल्यू) आणि (योदे) अधिनस्थ कार्यालयासंह डीवाय.सीई(सी)। बीआरसीच्या अधिकार बेजावील आणि डीवाय.सीई(सी)। च्या कार्यालया अंतर्गत अधिकारीच्या विआग्गृहाची हाऊसिकार्यम्,	9904820,00	\$८२००,oo	वा. ते १८,०६,२०२० रोजी ३.०० वा. पर्यंत
ą	डीवाय,सीई/ सी/1/बीआरसी/ डीबी—सीडीडी- केईडब्ल्यू/३७	डीवाय:सीई(सी)1/बीआरसी युनिटच्या हदीतील पश्चिम रेल्वेच्या बडोदरा विभागातील गेज परिवर्तन, नवीन लाईन व रेल्वे विद्युतीकरण प्रकल्पातील सीटू म्लूस्ड जॉईट्स मध्ये ६०/५२ किग्रॅ. ची निर्माण व बसविणे.		2८७०००,००	०३,०६,२०२० रोजी ३,०० वा. ते १७,०६,२०२० रोजी ३,०० वा. पर्यंत
टीपः	१) निविदा कागदपत्रा	ची किंमत (ना परतावा,) इरठे, पात्रता निकष, तत्सम स्वर	ज्याचे काम, विस्तृत	। निविदा अटी समावे	शिक तपशिलवार सूचनेसंबंधी,

कृतवा www.ireps.gov.in त्वा भेट घावी, २) बेरवीदाराया तीमक उपायुक्तवेश्वर मूल्य बेरती पर विचार केका जाणार नाती. आमहाला लाङ्क कराह र्षी facebook.com/WesternR/v आमहाला फॉक्टो कराह

्म एम एम आर डी ए **मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण** (महाराष्ट्र शासन ॲगिकृत) लॉट क्र. सी-१४ व १५, बांद्रे-कुलां संकृत, बांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. दुरध्वनी क्र.०२२-२६५९४००० फॅक्स : ०२२-२६५९४१८२

ई-निविदा सूचना

ह-विदार एटना
पूर्वि महानगर प्रदेश विकास प्रीक्षण्य (मू.न.ग.वि.म.) खालील कामसावी पात्र
अवदार्कतपूर खूल्या ई-निविद्ध आमंत्रिक तर्रात आहे.
१) विभाग : तेर्ग प्रकल्प अस्तवस्वावयो शाखा
१) विभाग : तेर्ग प्रकल्प अस्तवस्वावयो शाखा
१) विश्वपं वा : तेर्ग मार्ग २६ (स.प. न.ग.व के महात्र) साठी बीकेसी एट्री,
जाकोवा नाला क्रोंसिंग आणि मिटी नदी क्रांसिंग सोठी ने प्रकल्प अस्तवस्वत्य आप्ते से आपकार्तिक
पुराधी व पंत्रकार करले.
३) संपर्क असिकारी : कु. निवाशी पात्रकार, कार्यकारी अभियंता, सेट्री - म्र.अ.शा.
दूरकार्यी : २२२ २६५४७५१ (स.प.)
१ विश्वप् पुर्वकः : ६, ५००० १२२ २६ ५५००, व.व. व्याता)
१) निवंदा प्रकल्प क : ६, ५००० १२४ (अप्तिस्त (नायरतावा)
१) निवंदा प्रकल्प क : ६, ५००० १२४ (अप्तिस्त (नायरतावा)
१) निवंदा प्रकल्प क : ६, ५०००, १२०२० (१००० व्यातावा)
१) निवंदा प्रकल्प क : १०००, १२०२० (१००० व्यातावा)
१) निवंदा प्रकल्प क : १०००, १२०२० (१००० व्यातावा)
१) निवंदा प्रकल्प क : १०००, १२०२० (१००० व्यातावा)
१) निवंदा प्रकल्प क : १०००, १२०२० (१००० व्यातावा)
१) निवंदा प्रकल्प क : १०००, १२०२० (१००० व्यात्रवा)
अतिरास्त मार्गितिस्तरीता, तर्वत्य {-निवंदा अप्ततीत्य अस्तवित्य अस्तवित्य करणे विषयो मदत क्ष्यो
स्नित्य प्रकल्प क : व मान्यता, सेट्रा प्रकल्प करणे करणे विषयो मदत करणे
सित्य व्यात्रकार क व मान्यता, सेट्रा प्रकर्ण करणे सित्य करणे विषयो स्वर्ण कर्याः
सीत्य वर्ष के कर व मान्यता, सेट्रा प्रकर्ण करणा विद्यां क विश्वप्त सीत्य करणे विषयो स्वर्ण कर्याः
सीत्य वर्ष के कर व मान्यता, सेट्रा प्रकर्ण करणे सित्य वर्षक साधावा
सीत्य वर्षक कर व मान्यता, सेट्रा प्रकर्ण करणे सित्य वर्षक साधावा
सीत्य वर्षक वर्षक वर्षक वर्षक साधावा सीत्य करणे सित्य वर्षक साधावा
सीत्य वर्षक वरणे वर्षक मान्यता सीत्य वर्षक साधावा
सीत्य वर्षक वरणे करणा वर्षक साधावा सीत्य वर्षक साधावा
सीत्य वर्षक वरणे वरणा साधावा सीत्य वर्षक साधावा
सीत्य वर्षक वरण करणा वर्षक साधावा सीत्य सी

MRDA/MMRP/ICO गंक: ०६/०६/२०२० काण: मुंबई